

Asian Paints Limited Asian Paints House 6A, Shantinagar Santacruz (E) Mumbai 400 055 T: (022) 6218 1000

F: (022) 6218 1111

www.asianpaints.com

APL/SEC/33/2023-24/34

17th August, 2023

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, 25th Floor. Dalal Street. Fort, Mumbai - 400 001 Scrip Code: 500820

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 Symbol: ASIANPAINT

Sir/Madam,

Sub: Compliance under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 of the Listing Regulations, please find enclosed copies of notice given to the members of the Company in accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013, read with the Rules issued thereunder, and the Listing Regulations, inter alia, informing them about the resolution proposed to be passed by Postal Ballot Notice through e-voting process only and details thereof.

The notice was published in the following newspapers on 17th August, 2023 (including e-editions wherever applicable):

- i. All India editions of Economic Times in english;
- ii. Mumbai editions of The Free Press Journal in english;
- iii. Mumbai edition of Navshakti in marathi; and
- iv. Maharashtra editions of Maharashtra Times in marathi.

This is for your information and record.

Thanking you,

Yours truly,

For ASIAN PAINTS LIMITED

R J JEYAMURUGAN CFO & COMPANY SECRETARY

Encl.: as above





Minutes of July 25-26 policy meet Some officials also saw downside risks to economic activity and upside risks to unemployment rate despite resilient economy and the strong labour market

Fed Saw 'Significant' Inflation **Risk That May Merit More Hikes**

Bloomberg

New York: Federal Reserve officials at their last meeting largely remained concerned that inflation would fail to recede and suggested they may continue raising interest rates. "Most participants continued to see significant upside risks to inflation, which could require further tightening of monetary policy," according to minutes of the US central bank's July 25-26 policy meeting published Wednesday in Washington.

"Some participants commented that even though economic activity had been resilient and the labour market had remained strong. there continued to be downside risks to economic activity and upside risks to the unemployment rate," the Fed said.

Policymakers raised the target range for their benchmark rate by a quarter point at the meeting, to 5.25% to 5.5%, the highest level in 22 years. That marked a resumption of increases after they left rates unchanged at the previous gathering for the first time since early 2022.

While quarterly projections last

GQG Acquires **Shares Worth** ₹982 crore in **JSW Energy**

JSW Energy Price on BSE (t)



updated in June showed most officials at the time favoured two more increases in 2023, Chair Jerome Powell emphasized after the July decision that the Fed would take things meeting by meeting.

"We intend again to keep policy restrictive until we're confident that inflation is coming down sustainably to our 2% target, and we-'re prepared to further tighten if that is appropriate," Powell told reporters on July 26.

CONSENSUS FRAYING

Public remarks from officials on the Federal Open Market Commit-

tee since the July meeting suggest the strong degree of consensus underpinning the aggressive tightening campaign of the last year and a half may be starting to fray.

Some, such as Philadelphia Fed President Patrick Harker, have indicated the central bank might not need to keep raising interest rates. Others, including Fed Governor Michelle Bowman, have taken the opposite view.

Investors currently do not expect another rate increase this year, according to futures contracts, though the implied odds of a hike at the October 31-November 1 mee-

TACKLING INFLATION **RBI could Extend Incremental CRR**

Wall Street Extends Losses

New York: US stocks extended earlier losses on Wednesday after the minutes of the Federal Reserve's July monetary policy meeting showed officials were divided over the need for more interest rate hikes. The S&P 500 was last down 0.3%, while the Nasdaq lost 0.7% and the Dow Jones Industrial Average fell 0.2%. - Reuters

ting are higher than those for their next meeting on September 19-20. Fed watchers will listen for a possible signal at the Kansas City Fed's annual Jackson Hole conference next week, where Powell is expected to deliver remarks. Key economic data published since the July gathering have largely supported the notion that Fed officials have some time to deliberate over the need for more tightening.

D-Street Debut

SBFC Finance Gains 61.7% on Listing Day

MUMBAI: SBFC Finance made a strong debut on the bourses on Wednesday with the stock listing at a 44% premium over its

DEMAND FOR CREDIT AND QUALITY HEALTHCARE TO GROW, SAYS CEO JEAN SALATA We Have Enough Dry Powder to Deploy in India: Baring EQT

Arijit.Barman@timesgroup.com

Mumbai: Firm domestic demand led by a middle class that is hungry for credit and quality healthcare to grow families and improve the standard of living is opening newer investment opportunities for Baring Asia-EQT, said one of its key executives.

Baring Private Equity Asia-EQT (BPEA-EQT) announced two headline transactions in as many months. In June, it teamed up with Chrys Capital to buy 90% of Credila, the education loan arm of HDFC Ltd, for \$1.1 billion — the largest-ever private equity (PE) buyout in India in the financial services sector.

The following month, it invested \$650-700 million for a 60-65% stake in Indira IVF, the largest provider of fertility services in India and among the top five globally in terms of annual in vitro fertilisation (IVF) cycles.

Baring Asia and Sweden's EQT announced a \$7.5 billion merger in 2022 to create the world's third-largest PE fund group.

"We continue to remain positively inclined to make more investments. We are not going to maintain that same pace of investments every month, but we are still inclined to making more investments in health-

> offering of Mumbai-based Aeroflex Industries will open for public subscription on August 22. The company has fixed the price band at ₹102 to ₹108 per share for its maiden public offer, which will close on August 24. Investors can bid for a minimum of 130 shares and in multiples of 130 after that. The public issue comprises fresh issuance of shares worth ₹162 crore and an offer for sale (OFS) of up to 17.5 million shares.

the main thrust for us."

Asperreports, Baring has also been approached for buying the promoter stake in Cipla, either partially or in its entirety.

"The total amount we have invested in India is close to \$7.5-\$8 billion of equity. And that probably makes us one of the largest foreign investors in the country," said Salata in an exclusive interaction with ET. "Our fund from which we are investing still has a lot of dry powder left, and that is reflective of the deal pipeline that we have.

Last year, Baring raised \$11.2 billion in a pan-Asia fund — its eight and among the largest ever to deploy in the region, However, GIC of Singapo re, whose \$700 billion of assets ma kes it among the largest institutional backers of PE firms, last month war ned that many of the tailwinds for the sector have come to an end as the golden age for the asset class is replaced by tougher market realities. Sala ta believes the global flux is actually creating newer avenues.

"It's actually a positive for Asian private equity and for our programme," he said. "A lot of the returns in PE globally have been generated by low interest rates and leverage and multiple expansions that happened in public markets.

Continued on **>>** Smart Investing

face value of ₹5, is entirely an offer for sale (OFS) of up to ₹1,750 crore from the promoter and other shareholders. For the year ended March 2023, the company's consolidated revenue from operations was at ₹1,796.6 crore, a year-on-year increase of 31%. Net profit increased by 29.8% from ₹219.5 crore in FY22 to ₹285 crore in FY23.



environment is also giv-

ing foreign investors like

us confidence. It's a good

care," said Jean Salata, CEO, BPEA-

EQT. "We just announced Indira IVF

and we did AIG Hospitals in Hydera-

bad last year. We are still open to do-


ing more infinancial services, and of

course tech and IT services has been

virtuous cycle that we

are going through

JEAN SALATA



Our Bureau

Mumbai: US-based asset management firm GQG Partners has bought shares of JSW Energy worth more than ₹982 crore through the open market this week, data on the bourses showed.

On Wednesday, GQG bought 1.6 crore shares or 1.01% stake in the company at ₹341.7 on the BSE, for around ₹571 crore. Shares of JSW Energy ended nearly 6% higher at ₹368.0 on the NSE. GQG purchased these shares through six funds.

JSW Investments sold 2.1 crore shares on Wednesday. The promoter helda 20.2% stake in the company as on June-end.

GQG had bought 1.1 crore shares of JSW Energy on Monday as well. These shares, a 0.7% stake in the company, were bought at ₹345 a piece, aggregating to around ₹411 crore. On Monday, Authum Investment & Infrastructure sold 1.6 crore shares of the company at ₹345 rupees a piece.

IndiGo Promoter **Shobha Gangwal Sells Shares** Worth ₹2,801 cr

► ON SMART INVESTING

to Rein in Liquidity

Bhaskar.Dutta @timesgroup.com

Mumbai: The Reserve Bank of India (RBI) may extend the temporary incremental cash reserve ratio (CRR) it imposed on banks last week as the monetary authority is seen training its sights on liquidity management to tackle inflation rather than lifting benchmark policy rates to tame wild jumps in food prices.

Consumer Price Index (CPI) inflation surged to 7.44% year-on-year in July from 4.87% in the previous month, driven primarily by high vegetable prices. The RBI's target for CPI inflation is 4%, while its tolerance band is 2-6%.

The RBI may not increase the reportate as it ascertains the durability of high food prices while seeing the impact of previous rate hikes work their way through the economy, which faces threats from a weak ex-

ternal environment. The central bank can, **The RBI may** however, bolster transnot increase mission of its policy acreporate as it tions and prevent borroascertains the wing costs from turning durability of cheaper by keeping a tight leash on banking prices while system liquidity. seeing the

"In the near term we expect RBI will maintain its of previous focus on liquidity manarate hikes gement to ensure liquidi-

ty remains close to neutral and the interbank weighted average call rate remains at or a tad above the reporate. As such we see a high probability that RBI may continue with the incremental CRR announced on August 10, which is expected to be reviewed on September 8," said Upasana Continued on >> Smart Investing




Chachra and Bani Gambhir, economists at Morgan Stanley.

Surplus liquidity in the banking system has risen sharply over the past couple of months due to the return of ₹2,000 notes to banks, a higher-than-budgeted surplus transfer from the RBI to the government and overseas inflows. In August, the daily average amount of surplus funds parked by banks with the RBI was at a 14-month high food high of ₹2.5 lakh crore.

Surplus banking system liquidity typically drags down money market rates and therefore cost of funds in the economy. RBI governor Shaktikanta Das said last week that excessive liquidity poses risks to price stability as well as financial stability. The incremental CRR of 10% imposed on the increase in deposits from May 19 to July 28 is seen as impounding funds worth around <1.1 lakh crore.

Large-cap plans see outflows in each of past 3 months; lower returns compared with mid-cap & small-cap funds could be key reason for investors opting out

Share of Large-cap Funds in Equity **MF Assets Hits Record Low in July**



have delivered a return of funds were unable to beat

offer price. The stock listed at ₹81.9 on the BSE against the offer price of ₹57. It closed at ₹92.2, a 61.7% gain over the offer price. The ₹1,025-crore initial public offering (IPO) of SBFC Finance was subscribed 70.1 times on the final day of bidding early this month.

Aeroflex Industries IPO to Open on August 22

MUMBAI: The ₹351-crore initial public

Cello World Files Papers for ₹1,750-crore issue

MUMBAI: City-based Cello World, a leading company in writing instruments and stationery, has filed its draft red herring prospectus (DRHP) with capital market regulator Sebi to raise funds through an initial public offering (IPO). The IPO, with a

Happy Forgings Submits **Draft IPO Prospectus**

MUMBAI: Ludhiana-based Happy Forgings has filed its draft red herring prospectus (DRHP) with Sebi to raise funds through an initial public offering (IPO). The IPO, with a face value of ₹2, comprises a fresh issue of ₹500 crore and an offer for sale (OFS) of up to 8.05 million shares by the promoter and other shareholders.- Our Bureau

For ASIAN PAINTS LIMITED

CFO & COMPANY SECRETARY

R J JEYAMURUGAN

Sd/-



Asian Paints Limited CIN: L24220MH1945PLC004598 Regd. Office: 6A, Shantinagar, Santacruz (East), Mumbai - 400 055 Tel: +91 22 6218 1000 Website: www.asianpaints.com Email: investor.relations@asianpaints.com

POSTAL BALLOT NOTICE AND REMOTE E-VOTING INFORMATION

Members are hereby informed that pursuant to Sections 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification(s) and/or re-enactment(s) thereof for the time being in force), guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs (the "MCA") vide General Circular No. 11/2022 dated 28" December, 2022 and other relevant circulars issued by the MCA from time to time, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and any other applicable laws and regulations, the Company has completed dispatch of the Postal Ballot Notice on Wednesday, 16" August, 2023 through electronic mode only, to those members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, 11" August, 2023, seeking approval of the shareholders of the Company by Postal Ballot through electronic means, for the following matter:

Type of Resolution	Resolution
Special	Appointment of Mrs. Ireena Vittal (DIN: 05195656) as an Independent Director of the Company to hold office for a period of five consecutive years from 25" July, 2023 to 24" July, 2028.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ('NSDL') for providing remote e-voting facility to its members. The detailed procedure for remote e-voting is listed as a part of the Postal Ballot Notice.

Remote e-voting schedule

Place: Mumbai

Date : 16" August, 2023

Cut-off date for eligibility of remote e-voting	Friday, 11 th August, 2023	
Commencement of remote e-voting period	9.00 a.m. IST on Thursday, 17 ⁺ August, 2023	
Conclusion of remote e-voting period	5.00 p.m. IST on Friday, 15" September, 2023	

Please note that communication of assent or dissent of the members would only take place through the remote e-voting system. The voting rights of the members shall be in proportion to the shares held by them in paid-up equity share capital of the Company as on cut-off date

A person who is not a member as on the cut-off date should treat this Notice for information purpose only. Once the vote on a resolution is cast, members shall not be allowed to change it subsequently.

The remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on Friday, 15" September, 2023 and the remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter.

The Board of Directors have appointed Mr. Makarand M. Joshi (Membership No.: 5533, COP: 3662), failing him Ms. Kumudini Bhalerao (Membership No.: 6667, COP: 6690), Partners, Makarand M. Joshi & Co., Company Secretaries, as the Scrutinizer for conducting e-voting process for Postal Ballot in a fair and transparent manner.

The Postal Ballot Notice is available on the website of the Company www.asianpaints.com, on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and website of the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

Shareholders holding shares held in electronic form and who have not updated their email or KYC details are requested to register/update the details in their demat account, as per the process advised by their respective Depository Participant. Shareholders holding shares held in physical form who have not updated their email or KYC details are requested to register/update the said details in the prescribed Form ISR-1 with Registrar and Share Transfer Agent of the Company, TSR Consultants Private Limited ("TSR"). The shareholders can access the relevant forms on the Company's website at https://www.asianpaints.com/ ShareholderServiceRequest.html.

Alternatively, you may register your email address with TSR on a temporary basis to ensure the receipt of the Postal Ballot Notice by visiting the link: https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email Register.html on or before 5.00 p.m. (IST) on Wednesday, 6" September, 2023 and completing the registration process as guided therein.

For details relating to remote e-voting, please refer to the Postal Ballot Notice. In case of any gueries relating to voting by electronic means, shareholders may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call at nos.: (022) 4886 7000 or (022) 2499 7000 or send a request to Mr. Amit Vishal, Assistant Vice President, NSDL, or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL, at evoting@nsdl.co.in or at NSDL, Trade World, AWing, 4" Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai - 400 013.

impact

these funds contributed around 20% to the total equity 16% in the past 12 months MF AUM. Large-cap funds reported outflows in each of the past three months with a net cumulative outflow of ₹5,291 crore despite net inflow of 19,503 crore into equity funds.

A major reason for the large-cap funds to lose favour among investors is lower returns compared with mid-cap and small-cap funds. Top large-cap funds

their benchmark or the outwhile the top 10 mid-cap and performance was restricted small-capfunds by AUM to 3%. The number of largehave returned 21% and 30%, cap schemes remained unchanged at 30 while the overespectively. rall equity MF schemes rose Another reason is that in the shorter time frame after to 396 in June 2023, from 365 a adjusting for expenses, inyear before. In the past 12 months, largevestors find an index fund, or ETF a better alternative to cap funds recorded an outflow bet on the large-cap theme. of Rs 3,891 crore whereas the There are 10 large-cap funds overall equity MFs reported that failed to beat their benchan inflow of Rs1.1 lakh crore. marks. Barring four large-cap The buy-to-sale ratio of the large-cap funds hovered at funds, either most of the

0.6-0.7 in the past three months compared with 1.1-1.3 for the total equity MF schemes.

The large-cap AUM grew by 14.7% to Rs 2.7 lakh crore in the past 12 months, the second-lowest after the focused fund category, while the AUM of the total equity MFs rose by 30% to Rs18.2 lakh crore. Large-cap is currently the second-largest equity MF category in terms of the AUM after the flexicap category, that contributed 15.4%.

The Scrutinizer will submit his report to the Chairman, or any person authorised by the Chairman after the completion of the scrutiny of the e-voting, and the results will be announced on or before 5.00 p.m. (IST) on Wednesday, 20th September, 2023 on the Stock Exchanges where the Company's shares are listed. The results will also be displayed on the Company's website at www.asianpaints.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.



PHYSICAL POSSESSION NOTICE

Registered office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051 Corporate Office: ICICI HFC Tower, JB Nagar, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai- 400059

Branch Office: 1st Floor, Office No. 101, Piot No -159, Manchar Space Landmarks, Samath Nagar, Aurangabad - 431001 The secured Asset is under vacant and physical possession of ICICI Home Finance Company Ltd, by virtue

of Surrender Letter dated 11-08-2023 post initiation of SARFAESI action dated 10-05-2021 against the Pushpa Baban Salve/ Baban Laxman Salve

Sr. No.	Name of the Borrower/ Co-borrower/ Loan Account Number	Date of Possession	Date of Demand Notice/Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	(Borrower), Baban Laxman Salve (Co-Borrower),	3rd Fir Plot No 54 55 56 57 60 And 61 C Wing Radhakrishan Residency Satara Parisar Aurangabad Gut No 77 Flat No 11 Aurangabad Maharashtra 431001, Bounded By- North: Adj, Unit In Adj, Bldg, South: Entrance And Staircase, East Open Space, West: Adj. Unit In Adj, Bldg, Date of Possession- 11-Aug-23	10-05-2021 Rs. 1,78,87,622/-	Auranga- bad-B
	te : August 17, 2023 ce : Aurangabad	ICICI Home	Authoriz Finance Compar	

MUMBAI SLUM IMPROVEMENT BOARD A REGIONAL UNIT OF (MAHARASHTRA HOUSING AND AREA



PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN that

Partnership Firm having registered office at-Gut No. 71,

Shop No. 1, Next to Manshakti

Ashram, Varsoli, Taluka Maval

District Pune & K & K

INFRASTRUCTURE Partnership

Firm, having office at-Varsoli, LonavlaTaluka Maval District Pune

are owners and have decided and

agreed to assign Joint-Development rights in respect of

the property mentioned in scheduled below to our client. It

has assured my client that the

Said property is free from encumbrances, claims and

demand whatsoever and for verification of titles of the said

Non-Agricultural plot of lands said

ALL persons having any claim or claims against or in the said

property or any part thereof by way of inheritance, mortgage,

easement, possession, gift, lease, charge or/otherwise however are

hereby required to make the same

in writing to the undersigned in her

office address at - D-1, Harnam

Residency, Bhangarwadi, Lonavla-410401, within the period

of 15 days from the date hereof,

otherwise the transaction will be

completed without reference to

such claim or claims and the same

if any, will be considered as waived or abandoned.

DESCRIPTION OF THE

PROPERTY

All that piece and parcel of Non-Agricultural lands or ground being

Plot No. 4 admeasuring 19,586

Sq.Meters out of sanctioned lay-

out of Gut No. 17, 18, 19 & 71 (As

No. 5 admeasuring 13,246.89

Sq.Meters out of sanctioned lay-

out of Gut No. 17, 18, 19 & 71 (As 7/12 extract Gut No

17/18/19/71/Plot No/5), situate at

village Varsoli and in the

registration of Sub District Maval,

D-1, Harnam Residency, Bhangarwadi, Lonavla-410401

Nilima N. Khire

B.Com. L.L.B.

Taluka Maval, District Pune.

7/12 extract Gut No 17/18/19/71/Plot No/4) and Plot

license, maintenance,

notice is published.

trust,

NICE

On the Instructions of my client,

INFRASTRUCTURE

having

Tel. No. 022-66405432, E-mail - eewest.msib@mhada.gov.in Ref. No. EE/West/MSIB / e-Tender / 73 / 2023-24

e-TENDER NOTICE No. 73

DEVELOPMENT AUTHORITY,)

Executive Engineer (West) Division, Mumbai Slum Improvement Board, (Unit of MHADA) Room No. 537, 4th Floor, Griha Nirman Bhavan, Bandra (East), Mumbai-400 051 Phone Number (022) 66405432 is inviting Open Tender/Regular e-Tender for the 1 number of works in the form of B1 (Percentage rate) from the contractors registered with PWD/MHADA/CPWD/CIDCO/MES/MJP/ MIDC/Indian Railway/BPT/MCGM in the corresponding appropriate class of contractor or any Govt./Semi Govt. organization, vai online e-tendering system. The detailed Tender Documents shall be available & can be downloaded from Government of Maharashtra portal https://mahatenders.gov.in Bidding documents can be loaded on the website. The tender schedule as follows

Sr. No.	Stage Dese.	Date of time period	Sr. No.	Stage Dese.	Date of time period
1	Documents sale start	18/08/2023 10.30 am.	2	Pre Bid meeting	24/08/2023 3.30 pm.
3	Documents sale end	01/09/2023 6.15 pm.	4	Technical bid opening	05/09/2023 10.30 am onward
6	Price bid opening	08/09/2023 10.30 am. onward			

The Competent Authority reserves the right to reject any or all the tenders without assigning any reason thereof Conditional offers will not be accepted.

Note, 1 Please refer detailed tender notice on website

Note. 2 Corrigendum / Amendments if any could be published only on the website.

MHADA - Leading Housing Authority in the Nation

CPRO/A/540

Sd/-Executive Engineer (W) M S I B Board, Mumbai

LIC HFL

LIC HOUSING FINANCE LIMITED 4th Floor, Jeevan Prakash Building, P M Road, Fort, Mumbai - 400 001

PHYSICAL POSSESSION NOTICE (for Immovable property)

Whereas the Authorised Officer/s of LIC Housing Finance Limited, under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice under Section 13 (2) of the said Act, calling upon the following borrower/s to pay the amounts mentioned against their respective names together with interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices, within 60 days from the date of receipt of the said Notices, incidental expenses, costs, charges etc till the date of payment and /or realisation.

Sr No	Loan Account Number of Borrower	Name Of Borrowers	Description of secured Asset.	Amount Demanded (Rs.)	Date of Demand Notice	Date of Possession
1	611900002280	Christina Rajesh	Flat-D1-101, Wing D1, Arihant Anshula, Village-Ghot, Taloja, Panvel, Navi Mumbai, Maharashtra-410206	49,50,035.23	22.04.2021	11.08.2023 (Physical)

*as per the respective demand notices with further interest as applicable, incidental expenses, costs, charges etc incurred till the date of payment and / realisation.

However, since the borrowers mentioned here in above have failed to repay the amounts due, notice is hereby given to the borrowers mentioned here in above in particular and to the public in general that the Authorised Officers of LICHFL have taken the possession of the properties/Secured Assets described herein above in exercise of powers conterred on him/them under Section 14 of the said Act on the dates mentioned above.

The borrowers mentioned here in above in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the aforesaid properties/Secured Assets and any dealings with the said properties/Secured Assets will be subject to the mortgage of LIC Housing Finance Limited.

Date : 17.08.2023 Place : Mumba

Authorised Officer LIC HOUSING FINANCE LIMITED

Asian Paints Limited

asianpaints

CIN: L24220MH1945PLC004598 Regd. Office: 6A, Shantinagar, Santacruz (East), Mumbai - 400 055 Tel: +91 22 6218 1000 Website: www.asianpaints.com Email: investor.relations@asianpaints.com

POSTAL BALLOT NOTICE AND REMOTE E-VOTING INFORMATION

Members are hereby informed that pursuant to Sections 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any atutory modification(s) and/or re-enactment(s) thereof for the time being in force), guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs (the "MCA") vide General Circular No. 11/2022 dated 28" December, 2022 and other relevant circulars issued by the MCA from time to time. Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and any other applicable laws and regulations, the Company has completed dispatch of the Postal Ballot Notice on Wednesday, 16" August, 2023 through electronic mode only, to those members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, 11th August, 2023, seeking approval of the shareholders of the Company by Postal Ballot through electronic means, for the following matter:

GP Petroleums GP PETROLEUMS LIMITED IPOL (5) CIN: L23201MH1983PLC090372 Regd. Office: 804, Ackruti Star, 8"Floor, MIDC Central Road, MIDC, Andheri (E), Mumbai 400 072 E-mail: cs.gppl@gpglobal.com Website: www.gp Tel: 91 22 6148 2500 Fax: 91 22 6148 2599

NFORMATION REGARDING THE 40" AGM OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VC/OAVM

The 40°Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, 14°September, 2023 at 12.00 noon (IST) through video conferencing/other audio visual means in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder read with General Circulars No. 14/2020 dated 8" April, 2020, 17/2020 dated 13" April, 2020, 20/2020 dated 5" May, 2020, 02/2021 dated 13^{*}January, 2021, 19/2021 dated 8th December, 2021, 21/2021 dated 14thDecember, 2021, 2/2022 dated 5th May, 2022, 10/2022 dated 28thDecember, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with Circular No. SEBI/ HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13" May, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5" January, 2023 issued by SEBI and other applicable circulars issued in this regard, to transact the businesses as set out in the Notice convening the 40° AGM.

In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report for the year 2022-23 will be sent through emails. The same will also he available on the Company's website at www.gppetroleums.co.in and the Stock Exchange(s) websites at <u>www.nseindia.com</u> and <u>www.bseindia.com</u> and NSDU website at <u>www.evoting.nsdl.com</u>. The manner in which Members can cast their vote by remote e-voting or e-voting during the AGM will be provided in the said Notice of the AGM and in the newspaper notice to be published after the emailed otice

Members holding shares in dematerialized form may update their email address with their Depository Participant. And the Members, who hold shares in physical form are requested to register/update their PAN, email address, mobile number, bank account details and nomination in terms of SEBI circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD1/P/CIR/2023/37 dated 16" March, 2023. Failure to do so will result in freezing of the folio of the physical shareholders by RTA. Shareholders are requested to register/update these details by sending duly filled in Form ISR-1 along with relevant proofs to our RTA, Link Intime India Private Limited or by mailing the duly signed copies to RTA at <u>mt.helpdesk@linkintime.co.in</u>. Format of Form ISR-1 is available on the RTA's website at www.linkintime.co.in and an the Company's website at www.gppetroleums.co.in.

This Notice is issued for the information of the Shareholders of the Company in compliance with the applicable circulars.

By Order of the Board of Directo of GP Petroleums Limited Sd/-

Kanika Sehgal Sadana **Company Secretary**

SBI भारतीय स्टेट बैंक State Bank of India

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitizatic and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Intera Act, 2002 read with provise to Rule S(6) of Security Interest (Enforcement Rules, 2002.

Rutes, 2002. 1. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (a) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged i charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by Authorized Officer of State Bank of India, the Secured Creditor, will be sold on "As is Where is", "As is What is" and "Whethever there is" on 22nd Sep, 2023 for recovery due to the secured creditor as on 30.11.2013 + interest at contracted rate till date thereon + expenses & costs (less cash recoveries, if any) as relatively heaper.

SI. No. Borrower 1 Anihant Colour Printmatic Pvt Ltd	Shri. Shailesh B Shai	s from Guarantor	-	Recovery Due as on 0.11.2013	Tel N NOTICE OF 34th A
Colour Printmatic		(Discussion & Company)	_		
	Shri. Aup B Shah (Dir	, Whispering Meadows, Mo mbai-400080.		Rs. 12,73,917.13	NOTICE IS HERE ("34th AGM") of V held on Friday, S
2 Darshan Print Pack Pvt Ltd	Smt. Rekha Shah (Gu A-501, Lotus Building Town, Mulund (W), Mu Shri, Pradeep B Shah Smt. Jyoti Shah (Gua A-101, Lotus Building Town, Mulund (W), Mu	h (Director & Guarantor) Iarantor) , Whispering Meadows, Me Meal – 400080, h (Director & Guarantor) rantor) , Whispering Meadows, Me heal – 400080.	xdel	Rs. 9,05,158.76	Conferencing (VC with the General C April 13, 2020, 24 issued in this rega issued by the Minis Circulars') and SE SEBI/HO/CFD/C 2022/62 and SEB January 15, 2021,
	A-201, Lotus Building Town, Mulund W), Mur		del	_	by the Securities a 'SEBI Circulars'), t
3 Pione Plastic Industries	Smt. Bhavna Shah (D Smt. Vaishail P Shah A-203, Lotus Building Town, Mulund(W), Mu Shri, Aup B Shah (Gu Shri, Shailesh B Shai Shri, Shailesh B Shai	(Director & Guarantor) , Whispering Meadows,Mo mbai –40080, arantor) , Whispering Meadows,Mo mbai –400080, (Guarantor) g, Whispering Meadows,Mo mbai –400080,	lebc	Rs. 2,21,520.97	dated May 19, 202 Members will be a We have complet voting instruction Integrated Annual August 16, 2023 e registered their Participant(s) ("DF These documents Company websit Depository Limited Exchanges i.e. 85
4 Meta Print	Town, Mulund(W), Mur Shrt, Hemant B Shah A-201, Lotus Building Town, Mulund(W), Mar s Shrt, Aup 8 Shah (Dir Smt, Jaishree Shah (Dir	g, Whispering Meadows,Mo mbai–400060, (Guaranter) g, Whispering Meadows,Mo mbai–400060.	xde/ 60	Ra. 1,95,407.00	Book Closure and NOTICE IS ALS/ Companies Act, 20 Disclosure Requi Members and the closed from, Satu
	Town, Mulund(W), Mu Shri, Hemant B Shah	mbal-400060. (Guarantor) J. Whispering Meadows,Mc			2023" (both days i the final dividend for The final dividend
5 Printwell Paper & Metal Pvt	Shri. Shailesh B Shai Smt. Rekha Shah (Dir	h (Director & Guarantor)		Rs. 00,000.00	within 30 days from Voting through El
Lid	Town, Mulund(W), Mul Smt. Bhavna H Shah Shri. Praful B Shah (O Smt. Vaishai I P Shah A-203, Lotus Building Town, Mulun (W), Mun Shri. Hemant B Shah	mbal-400080. (Guerantor) Susrantor) (Guarantor) J. Whispering Meadows,Mc (Guerantor) G. Whispering Meadows,Mc	idel		In accordance wit Rule 20 of the Com Secretarial Stand SEBI (Listing Obl 2015, the items of transacted throug) an e-voting facility resolutions throug
2. The prope as under:	the second se	to be sold on a composi-	ile bes	is) will be	Depositories Limit appear in the regis
Names of Title Deed	Description	n of property	Reserve Price	Money	cut-off date i.e. Frid remote e-voting.
Holders 1. M/s.	1. Lend and Building at	Industrial Gala No. 11 and	(Rs in Crores) 0.47	Ra.	completion of mail as on the cut-off of Company to issue
Arihant Colour Printmatics Pvt Ltd.	Bhiwandi-Wada Road, District-Palghar, MH- Building-4000 Sq FL 2. Plant and Machinery a 12, Ground Floor, Var	rdhaman Industrial Estate, Villege-Met, Taluka-Wada, 421312. Ares-Land and at Industrial Gala No. 11 and rdhaman Industrial Estate, Village-Met, Taluka-Wada,	0.01	4,70,0004 Rs. 10,0004	vote electronically Password is also ; 'Remote e-voling ; website. Members 34th AGM Notice from the Inves
2. M/s. Darshan Print Pack	District-Palghar, MH-42 1.Land and Building at Ground Floor, Vardh		0.54	Rs. 5,40,030/-	www.vinatorganic The remote e-vot 2023, at 9.00 A.M (P.M. (IST). The Me
Pvt Ltd.	10, Ground Floor, Var	al Industrial Galas No. 9 & dhaman Industrial Estate, Village-Met, Taluka-Wada,	0.01	R\$. 10,0004-	e-voting after the s by the Member, subsequently. The their share in the p
3. M/s. Pioma Plastic Industries	1. Building at Industrial Floor, Vardhaman Ind Wada Road, Village-N	Gala No 13 & 14, Groung fustrial Estate, Bhiwandi- ket, Taluka-Wada, District- Area-Land & Building-4000		Ra. 4,70,0004	cut-off date. In ca Frequently Asker www.evoting.nsdl. shares@vinatiorga
	2.Ptant and Machinery 14, Groung Floor, Var Bhiwandi-Wada Road, District-Palghar, MH-42			Ris. 30,000/-	The Members who AGM may also atto to cast their vote a votes through ram the Insta Poli facil
4. M/s. Printwell Metal & Paper Pvt Ltd.	at Vardhaman Ind. Est Village Met, Tatuka. Maharashtra-421312.(/ 2. Plant and Machinery 3 at Vardhaman Ind. Es Village Met, Tatuka.	Industriel Galas No. 1,2 & 3 ste, Bhiwandi Wada, Road, Wada, District Palgher, Ares-4000 SqFt) et Industriel Galas No. 1,2 & Iste, Bhiwandi Wada Road, Wada, District Palgher,	0.01	Ra. 4,70,0004- Ra. 10,0004-	("NSDL"). The fail through an electron Manner of register The Members of addresses can reg
5. M/s. Meta Print	Industrial Gala No. 7 an Met, Vardhaman Indust Road, Distt, Palgher 421	Building at Ground Floor of 8, Gat No. 123 of Village niel Estate Bhiwandi - Weda 1312, (Area 4000 Sq Ft)		F8s. 4,50,000/-	1. The Members I addresses registe providing details s mobile number a
	Gela No. 7 and 8, Ga Vardhaman Industrial Road, Distt, Palghar 421			Rs. 10,0004-	certificate in PDF of 2. The Membersh register their mthelpdesk@link
Date & Time	Total: Reserve Price Basis) of e-Auction.	and EMD (Composite Date: 22.09.2023, Time: 3 From 11.00 a.m. to 04.00 p	2.5	Rs. 25,00,000- utes unlimited	ID/Client ID, PAN permanent registr register the same v
Bid Incremen	for submission of EMD	extensions of 10 minutes e Rs.100,000/- and in multipl On or before 21.09.2023, t	le of Ra		Contact Details: in case of any qui AGM, Members m
KYC Docume Date & Time		Date:16.09.2023: From 11 Mr. R. Poonkoman - 8220 Mr. Sayed Nazar Abbas -	011238	-	shareholders and Download section 4886 7000 / 2499 contact Ms. Pall
State Bank of www.sbi.co.i	India, the Secured Cred n	the sale, please refer to th	ne link p		evoting@nsdl.co.i Place: Mumbai Date : August 16,
	natcecommerce.com/a J23	. A		d Officer	1

PUBLIC NOTICE

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | THURSDAY | AUGUST 17, 2023

NOTICE is hereby given that, under the instructions of our clients, we are investigating the title of THIRD WIND ADVISORS LLP, a limited liability partnership duly incorporated under the provisions of the Limited Liability Partnership Act, 2008, having LLPIN - AAB-6757 and having its registered office at 2601-2602, 26th Floor, Orbit Heights, J.D. Marg, Nanachowk, Mumbal - 400 007 ("Owner") in respect of the immoveable properties more particularly described in the Schedule hereunder written ("Premises"). The Owner has agreed to sell to our clients and our clients have agreed to purchase from the Owner, the Premises, free from all claims, charges, liens, encumbrances and doubts of any nature whatsoever.

Any person(s) having any claims, objection, right, tille, benefit, interest and/or demand of any nature whatsoever in respect of the Premises or any part thereof by way of ownership, sale, exchange, lease, sub-lease, assignment, mortgage, charge, lien, covenant, release, relinquishment, inheritance, bequest, succession, gift, maintenance, easement, trust, tenancy, sub-tenancy, leave and license, care-taker basis, occupation, possession, family arrangement/ settlement, deeme of each settlement, law, contraction decree or order of any court of law, contracts/ agreements development rights, project management agreement, development management agreement, memorandum of deposit of title documents, mortgage security or otherwise howspever, are hereby required to make the same known in writing, along with documentary proof thereof, to the undersigned within 14 (fourteen) days from the date hereof, failing which, our clients shall proceed to complete the purchase of the Premises, as if such right, title, benefit, interest, claim and/or demand in the Premises, has been waived and/or abandoned and no such right, title, benefit, interest, claim and/or demand exists.

SCHEDULE (Description of the Premises)

ALL THOSE (i) premises bearing no. 403 admeasuring 6356 square feet (i.e. equivalent to 590.49 square meters) carpet area on the 4th floor alongwith 9 (nine) car parking spaces comprising of 7 (seven) covered car parking spaces bearing nos. 167 to 170 and 180 to 182 on the podium floor and 2 (two) open car parking spaces bearing nos. 6 and 7 on the still floor, and (ii) premises bearing no. 401 admeasuring 12,126 square feet carpet area on the 4st floor of the building known as 'Nitco Biz Park" alongwith 20 (twenty) car parking spaces comprised of 11 (eleven) covered car parking spaces bearing hos. 187 to 197 on the podium floor and 9 (nine) open car parking spaces bearing nos. 40 to 43 and 54 to 58 on the still floor, in the building known as "Nitco Biz Park', constructed on land bearing Plot No. C-19 admeasuring 5372.10 square meters or thereabouts within the village limits of Panchpakhadi Taluka and Registration Sub-District Thane District and Registration District Thane situate lying and being at Road No. 16, Wagle Estate, MIDC, Thane (West), Maharashtra – 400 604.

Dated this 17" day of August, 2023.

For LEXICON LAW PARTNERS Sd/-Partner Mulia House, 4ª Floor 51, M. G. Road, Fort,

Mumbai - 400 001.



VINATI ORGANICS LIMITED CIN: L24116MH1989PLC052224, Regd. Office: B-12 & B-13/1, MIDC Industrial Area, Dist. Ralgad, Mahad – 402 309, Maharashtra, India E-mall: shares@vihatiorganics.com, Website: <u>www.vinatiorganics.com</u> Tel No.: 022-61240444/428, Fax No.: 022-61240438

NOTICE OF 34th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING, DIVIDEND

AND BOOK CLOSURE INFORMATION NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 34th Annual General Meeting

"34th AGM") of VINATI ORGANICS LIMITED ("the Company") will be held on Friday, September 8, 2023 at 11.00 A.M. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM), in accordance contentanting (VC)/Offiner Audio-Visual Means (OAVM), iff accordance with the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/ 2022/62 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 5, 2023, respectively, issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as SEBI Circulars'), to transact business as detailed in the 34th AGM Notice fated May 19, 2023.

Members will be able to attend the AGM through VC/OAVM facility only. We have completed mailing the Notice of 34th AGM which includes e-voting instructions to the Members individually together with the Integrated Annual Report for the financial year ended March 31, 2023, on August 16, 2023 electronically (i.e. e-mail), to those members who have egistered their e-mail addresses with the Company/ Depositor Participant(s) ("DPs") Registrar & Transfer Agents ("Registrar" or 'RTA') These documents are also available on the Investor Section of the Company website at <u>www.vinatiorganics.com</u>, National Securities Depository Limited at <u>www.evoting.nsdl.com</u> and on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited and the National Stock Exchange of India imited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Book Closure and Payment of Dividend

NOTICE IS ALSO HEREBY GIVEN pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from, Saturday, September 2, 2023 to Friday, September 8, 2023" (both days inclusive), to determine the Members entitled to receive he final dividend for the year ended March 31, 2023. The final dividend @ ₹ 7/- per share of ₹ 1/- each, will be paid to Members within 30 days from the date of declaration at the Annual General Meeting





Landine No. (Office):- 022 - 41611439 Alternate Mobile No - 9919109451

Place : Mumbai

Date : 17/08/2023

Accendix - IV -

Type of Resolution	Resolution				
Special	Appointment of Mrs. Ireena Vittal (DIN: 05195656) as an Independent Director of the Company to hold office for a period of five consecutive years from 25 th July, 2023 to 24 th July, 2028.				

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ('NSDL') for providing remote e-voting facility to its members. The detailed procedure for remote e-voting is listed as a part of the Postal Ballot Notice. Remote e-voting schedule

Cut-off date for eligibility of remote e-voting	Friday, 11" August, 2023
Commencement of remote e-voting period	9.00 a.m. IST on Thursday, 17 ^e August, 2023
Conclusion of remote e-voting period	5.00 p.m. IST on Friday, 15" September, 2023

Please note that communication of assent or dissent of the members would only take place through the remote e-voting system. The voting rights of the members shall be in proportion to the shares held by them in paid-up equity share capital of the Company as on cut-off date.

A person who is not a member as on the cut-off date should treat this Notice for information purpose only. Once the vote on a resolution is cast, members shall not be allowed to change it subsequently.

The remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on Friday, 15th September, 2023 and the remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter.

The Board of Directors have appointed Mr. Makarand M. Joshi (Membership No.: 5533, COP: 3662), failing him Ms. Kumudini Bhalerao (Membership No.: 6667, COP: 6690), Partners, Makarand M. Joshi & Co., Company Secretaries, as the Scrutinizer for conducting e-voting process for Postal Ballot in a fair and transparent manner.

The Postal Ballot Notice is available on the website of the Company www.asianpaints.com, on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and website of the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

Shareholders holding shares held in electronic form and who have not updated their email or KYC details are requested to register/update the details in their demat account, as per the process advised by their respective Depository Participant. Shareholders holding shares held in physical form who have not updated their email or KYC details are requested to register/update the said details in the prescribed Form ISR-1 with Registrar and Share Transfer Agent of the Company, TSR Consultants Private Limited ("TSR"). The shareholders can access the relevant forms on the Company's website at https://www.asianpaints.com/ShareholderServiceRequest.html.

Alternatively, you may register your email address with TSR on a temporary basis to ensure the receipt of the Postal Ballot Notice by visiting the link: https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html on or before 5.00 p.m. (IST) on Wednesday, 6" September, 2023 and completing the registration process as guided therein.

For details relating to remote e-voting, please refer to the Postal Ballot Notice. In case of any queries relating to voting by electronic means, shareholders may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voling user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call at nos.: (022) 4886 7000 or (022) 2499 7000 or send a request to Mr. Amit Vishal, Assistant Vice President, NSDL, or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL, at evoting@nsdl.co.in or at NSDL, Trade World, A Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai – 400 013.

The Scrutinizer will submit his report to the Chairman, or any person authorised by the Chairman after the completion of the scrutiny of the e-voting, and the results will be announced on or before 5.00 p.m. (IST) on Wednesday, 20th September, 2023 on the Stock Exchanges where the Company's shares are listed. The results will also be displayed on the Company's website at www.asianpaints.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

For ASIAN PAINTS LIMITED

Sd/

Place	:	Mumbai
Date	:	16" August, 2023

R J JEYAMURUGAN CFO & COMPANY SECRETARY

Voting through Electronic Mode

in accordance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standard 2 on General Meetings and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the items of business to be transacted at the Meeting may be transacted through electronic means. The Company is pleased to provide an e-voting facility to all its members to exercise their right to vote on the esolutions through the e-voting platform provided by National Securities Depositories Limited ("remote e-voting"). The members, whose names appear in the register of the Members/list of Beneficial Owners as on the cut-off date i.e. Friday, September 1, 2023 are entitled to avail the facility of remote e-voting. Eligible members who have acquired shares after the completion of mailing of the Annual Report FY 2022-23 and holding shares as on the cut-off date i.e. Friday September 1, 2023 may approach the Company to issue the User ID and Password for exercising their right to vote electronically. The detailed procedure for obtaining a User ID and Pasaword is also provided in the Notice of the meeting under the caption Remote e-voling and Voting at AGM*which is available on the Company's vebsite. Members are requested to follow the instructions available in the 4th AGM Notice dated May 19, 2023, which can also be downloaded rom the Investor Section of the Company's website at www.vinatiorganics.com.

The remote e-voting period commences on Tuesday, September 5, 2023, at 9.00 A.M (IST) will end on Thursday, September 7, 2023, at 5.00 P.M. (IST). The Members will not be able to cast their vote through remote e-voting after the said date and time. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change i subsequently. The voting rights of the Members shall be in proportion to heir share in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date. In case of any query or grievance, you may refer to the Frequently Asked Questions (FAQ) for shareholders available on www.evoting.nsdi.com or send an e-mail to the Company Secretary at shares@vinatiorganics.com.

The Members who have cast their votes through remote e-voting before AGM may also attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again at the AGM. The Members who have not cast their votes through remote e-voting will be able to vote at the meeting through the Insta Poll facility provided by National Securities Depository Limited ("NSDL"). The facility for voting shall be made available at the AGM through an electronic voting system.

Manner of registering/updating e-mail addresses is as below:

The Members of the Company who have not registered their e-mail addresses can register the same as per the following procedure:

. The Members holding shares in physical mode may get their e-mail addresses registered with RTA, at rnt.nelpdesk@linkintime.cc.in by providing details such as Name, Folio Number, Certificate Number, PAN, noble number and e-mail ID and also upload the image of share certificate in PDF or JPEG format (up to 1 MB).

2. The Members holding shares in the Demat mode may also temporarily egister their e-mail addresses with the RTA, at nt.helpdesk@linkintime.co.in by providing details such as Name, DP D/Client ID, PAN, mobile number and e-mail ID. It is clarified that for permanent registration of e-mail address, the Members are requested to egister the same with their respective DPs.

Contact Details:

of any queries, with respect to remote e-voting or voting at the AGM, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for hareholders and e-voting User Manual for shareholders available at the Download section of <u>www.evoting.nsdl.com</u> or call on Toll-free No: 022-1886 7000 / 2499 7000 or can contact NSDL on <u>evoting@nsdl.com</u> or can contact Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at e-mail id: evoting@nedl.co.in.

	For Vinati Organics Limited
2023	Sd/-
	Milind Wegh
	Company Secretary/Compliance Officer

TO

Get prediction sitting at home with Palm Print Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work. honor, sorrow, illness, etc.

R. R. Mishra Astrologer, Palmisi, Numerologist, Vastu & Gems Specialiet, Former TV & Press Whatsapp & Mobile 9820113194

Watch on YouTube: 🗿 आप और आपका भविष्य

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याई बाहिरातीमध्वे करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपण किंवा मत्यतेमाठी नवशक्ति कोणतीडी इमी टेत नाई अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांन स्वतः चौकत्री करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ल घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यांत वेते. ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत

वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्य कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फीजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रावटर वांना जबाबदार धरता वेषार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिएतदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM NISHA LAXMAN RAM RAJBHAR/ NISHA LAXMAN RAJBHAR TO NISHA BHOAL KUMAR AS PER AADHAR CARD NO.7646 2697 6881. CL-710

I SARSWATI SPOUSE OF NO 1520082N, SEP. SAKHARAM INGLE RESIDENT OF DEVGHAR.TAL-- KHED.HAVE CHANGED MY NAME FROM SARSWATI SABASWATI SAKHABAM ENGLE AND MY DATE OF BIRTH IS 22/04/1935 WIDE AFFIDAVIT DATED 04/08/2023 BEFORE EXECUTIVE MAGISTRATE, KHED CL-201

I NO 6822271 RANK. L/MK ,LAXIMAN KAKDE .RESIDING AT KADWAD, TAL--CHIPLUN.HAVE CHANGED MY NAME FROM LAXIMAN KAKDE TO LAXMAN KOKARE .WIDE AFFIDAVIT DATED BEFORE EXECUTIVE 31/07/2023 MAGISTRATE, CHIPLUN, CL-201 A I. NANDA BABU JADHAV SPOUSE OF NO-4536389 SEP BABU TUKARAM JADHAV. RESIDENT OF VILLAGE-.POST--MURSHI. DAKHIN TAL--SANGMESHWAR, DIST-RATNAGIRI(MAH),415801,HAVE CHANGED MY NAME FROM NANDABAI TO NANDA BABU JADHAV WIDE AFFIDAVIT 14357/023 DATED11/08/2023 BEFORE TEHSILDAR-SANGMESHWAR (DEVRUKH) CL-201 B

I HAVE CHANGED MY NAME FROM PRADEEPKUMAR VANIAMKULAM TO PRADEEPKUMAR DIVAKARAN BY GAZETTE NO. (M-23109766) CL-210 **CHANGE OF NAME**

HAVE CHANGED MY NAME FROM REGUNTA V RAMADEVI (OLD NAME) TO RAMADEVI PRABHAKAR BANDI (NEW AS PER AADHAR CARD NAME) NO. 4035 4198 4122. CL-223 I HAVE CHANGED MY NAME FROM ROSHAN JAHA ABRAR HUSSAIN QADRI TO ROSHAN JAHA HAKIKMULLA ANSARI AS PER DOCUMENTS. CL-301 I HAVE CHANGED MY NAME FROM AKASH MALESH VARDELLY TO AKASH MALLESH VARDELLY AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO: (M-1771343). CL-302

I HAVE CHANGED MY NAME FROM THANKAMONYAMMA SAJIKUMAR NAIR MANI SAJI AS PER MY DOCUMENTS. CL-401

असेल.

ANIL CHANDRAN M.R. S/O RAMCHANDRAN PILLAI R/O. K.RAMCHANDRAN PILLAI R/O. 119/206. NAVAL QUARTERS. MATERIAL ORGANISATION, VIDYAVIHAR (WEST) MUMBAL - 400 086 HAVE CHANGED MY NAME TO M.R. ANIL CHANDRAN AS PER MY AADHAR CARD. I CONFIRM THAT BOTH NAMES ARE ONE AND SAME PERSON I.E. MYSELF ONLY. CL-510

I. HIRAJEE DHONDU MOHITE CHANGED MY NAME TO HIRU DHONDU MOHITE VIDE AADHAR CARD. CL-515 HAVE CHANGED MY NAME FROM RONAKKUMAR MAHENDRAKUMAR PATEL (OLD NAME) TO RONAKKUMAR MAHENDRABHAI PATEL (NEW NAME) AS PER AFFIDAVIT NO: 67AA 240077 DATED: 31 JUL 2023. CL-518 HAVE CHANGED MY NAME FROM MAHENDRAKUMAR VITTHALBHAI NAME) PATEL (OLD TO MAHENDRABHAL VITTHALBHAL PATEL (NEW NAME) AS PER AFFIDAVIT NO:

67AA 240076 DATED: 31 JUL 2023. CL-518 A I HAVE CHANGED MY NAME FROM GEETABEN MAHENDRAKUMAR PATEL (OLD NAME) TO GEETABEN MAHENDRABHAI PATEL (NEW NAME) AS PER AFFIDAVIT NO: 67AA 240075 DATED: 31 JUL 2023. CL-518 B I, SHOBHA SHANKARRAO KADAM HAVE CHANGED MY NAME TO UJWALA SHINDE AS PRAKASH PEF MAHARASHTRA GOVT. GAZETTE NO. (M-2398123) DATED 13-19 JULY 2023

CL-678 I HAVE CHANGED MY NAME FROM VASANTI PARSHURAM GHADI TO ROHINI RAVINDRA MANDAVKAR AS PER DOCUMENTS. CL-700 I HAVE CHANGED MY NAME FROM MEETA GAUTAMKUMAR SINGH TO MITA SINGH AS PER DOCUMENTS.

CL-700 A HAVE CHANGED MY NAME FROM SAGAR HARESHBHAI THAKER TO HARIHAR THAKAR AS PER SAGAR DOCUMENTS. CL-700 B I HAVE CHANGED MY NAME FROM SANDHYA VINAYAK BHAGWAT TO SUNITA SUBHASH BHAGWAT AS PER DOCUMENTS. CL-700 C I HAVE CHANGED MY NAME FROM PRATIMA RAMCHANDRA TURVATKAR TO MANISHA ANIL BHAGWAT AS PER DOCUMENTS. CL-700 D I HAVE CHANGED MY NAME FROM USHA JAYENT TO USHA BALKRISHNA BHATIA AS PER DOCUMENTS. CL-700 E

I HAVE CHANGED MY OLD NAME SR VALIUL SONI TO NEW NAME WALIUU ISLAM MOHD MUSSA SHAIKH AS PER MAHARASHTRA GA77FTTF (M-23106244) DATED 20 TO 26 JULY ठिकाण: मुंबई 2023 FOR ALL FUTURE PURPOSE दिनांक: १६ ऑगस्ट, २०२३ CL-894

R: 29009888 शारदा चेंबर्स प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. (नोंद क्र. बीओएम/जीईएन/११६४ सन १९७८) १५, सर विटुलदास ठाकसीं मार्ग (न्यू मरिन लाईन्स), मुंबई-४०००२०, जाहीर सूचना अशोक सेल्युलोज लि. हे द शारदा चेंबर्स प्रिमायसेस को ऑप. सोसायटी लि. चे सभासत न्यांचा पत्ता येथे न्यू मरिन लाईन्स, मुंबई-४०००२० आणि सोसायटीच्या इमारतीमधील यनीट क, ४०४ चे धारक आहेत.

मूळ शेअर प्रमाणपत्र क्र. ३३ हे सभासदाद्वारे हरवले/गहाळ झाले आहे ग्रेसायटी याद्वारे प्रतिलीपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरिता दावेदार/आक्षेपकार यांच्याकडुन दावे किंवा आक्षेप या सूचनेच्या प्रकाशनापासून १५ दिवसांत मागवित आहेत. जर य कालावधीत दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटी आवश्यक ते करण्यास मोकळी



च्या वतीने आणि कडून सही/-सन्मा. सचिव

शारदा चेंबर्स प्रिमायसेस

को ऑप, सोसायटी लि.

वकांगी लिमिटेड

''वक्रांगी कॉर्पोरेट हाऊस'', प्लॉट क्र. ९३, रोड क्र. १६, एम.आय.डी.सी., मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३, महाराष्ट्र. फोन : +९१ २२ ६७७६ ५१००; ईमेल: info@vakrangee.in; सीआयएन : एल६५९९०एमएच१९९०गीएलसी०५६६६९

३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, बूक क्लोजर आणि ई-मतदानाची सुचना सचना याटारे टेण्यात येते की, कंपनीची ३३ वीं वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') ही कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत केलेले नियम, सेबी (एलओडीआर) रेप्युलेशन्स, २०१५ सहवाचता वेळोवेळी निगम व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') ट्वारे जारी सर्व प्रयोज्य संबर्युलर्सच्या प्रयोज्य तरतुर्दीनुसार एबीएमला बोलाविणाऱ्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरसिंग ''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिन्युअल मिन्स (''ओएव्हिएम'') मार्फत शुक्रवार, ०८ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ११,०० वा, घेण्यात येणार आहे.

त्यानुसार प्रतिपत्नी व्यक्तीचे नियुक्ती आणि व्यक्तीश: सदर एबीएमला हबर राहण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही. व्हिसी/ओएव्हिएम मार्फत सभेला हबर राहणाऱ्या सभासदांना गणपूर्ती ठरविण्यामाठी मोजण्यात येईल. वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहवाल आणि एजीएमची सूचना ही टिपॉझिटरी पार्टिसिपंटम् श्रेअर ट्रान्सफर एवंट आणि/किंवा कंपनीकडे ईमेल आयडी नोंदविलेल्या सभासदांना ११ ऑगस्ट, २०२३ रोजी फवत इलेक्ट्रॉनिकली पाठविण्यात आली आहे आणि त्याची प्रत्यक्ष प्रत कोणाही सभासदाला पाठविण्यात येणार नाही. सद्र दस्तावेज कंपनीची वेबसाईट www.vakrangee.in वर आणि बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर सुष्ट्रा उपलब्ध आहेत.

कंपनी अधिनियम, २०२३ च्या कलम ९१ महवाचता त्वा अंतर्गत म्थापित नियमांना अनमरून कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही एजीएम आणि लाभांशाच्या प्रदानासाठी रविवार, ०३ सप्टेंबर, २०२३ ते शुद्धवार, ०८ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस मिळून) पर्वंत बंद पहतील.

कंगनी अधिनिम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता त्या अंतर्गत स्थापित नियम आणि सेबी (एलओडीआर) रेप्युलेशन, २०१५ च्या रेप्युलेशन ४४ ला अनुसरून कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (हंटिया) लिमिटेड (सीडीएसएल) मार्फत वरील सदर एबीएममध्ये करावयाच्या कामकाजाच्या संदर्भात तिच्या सभासदांना दूरस्थ ई–मतदान/दूरस्थ ई–मतदान सुविधा पुरवली आहे. ई–मतदानासाठी माहिती सदर सुचनेत नमूद केलेली आहे, जी सीडीएसएलची वेबसाईट www.evotingindia.com वर सुध्दा उपलब्ध आहे.

सभासदांना पुढे कळविण्यात येते की:

ज्या व्यक्तींची नावे कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, ०१ सप्टेंबर, २०२३ रोजीस सभासद/लाभकारी मालकांच्या रविस्टर मध्ये असतील तेच फवत दूरस्थ ई–मतदान सुविधा घेण्यासाठी किंवा एवीएम दरम्यान ई–मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील.


द्रस्थ ई–मतदानाचा कालावधी मंगळवार, ०५ सप्टेंबर, १०१३ (स. ९.०० भाषवे) रोजी सुरू होईल आणि गुरुवार, ०७ सप्टेंबर, १०१३ (सार्थ, ५.०० भाष्रवे) संपेल, तूरस्थ ई-मतदमाला वरील सदर कालावधी नंतर परवानगी देण्यात येणार नाही. सभासदाने ठरावावर एकट्रा केलेल्या मतदानात त्यानंतर सभासदाला सधारणा करता वेणार नाही,

ज्या सभासदांनी दूरम्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले नाही ते एजीएम दण्यान ई-मतदान सिस्टममार्फत एवीएममध्ये त्यांचा मतदानाचा हवक वापरू शकतात. ज्या सभासदांनी दरस्थ ई–मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते एवीएममध्ये हवर राहण्यासाठी पात्र राहतील परंतु एवीएममध्ये पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हवकदार नाहीत.

बी व्यवती सूचना पाठविल्यानंतर कंपनीची सभासद बनली आहे आणि कटऑफ तारखेस शेअर्स धारण केलले आहेत ते ट्रप्स्थ ई–मतदान करू शकतात आणि helpdesk.evoting@cdsindia.com येथे किंवा त्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल), सेंट्रल डिपॉझिरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन पयुचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई–४०० ०१३ यांचेकडे विनंत पाठवून त्यांचा युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. किंवा दूरस्य ई–मतदानासाठी क्रेडिन्शियल भाप्त करण्यासाठी helpdesk.evoting@cdsindia.com कडे ईमिल पाठवावा किंवा टोल फ्री क्र. १८०० २२ ५५ ३३ वर फोन करावा.

हलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदनाच्या सुविदेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक (सीटीएसएल), सेंट्रल डिपॉज़िटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मेरेथॉन प्यूचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन. एम. बोशी मार्ग, लोअर परल (पूर्व), मुंबई-४०० ०१३ यांना कलवू शकता किंवा helpdesk.evoting@cdsindia.com कडे ईमेल पाठवावा किंवा टोल फ्री १८०० २२ ५५ ३३ वर फान करावा.

> मंटळाच्या आदेशाने वर्काणी लिमिटेडकरिता सही/-सचिन खांडेकर कंपनी सचिव



स्युरिटायद्रोशन ॲण्ड रिकलटूक्शन ऑफ फावनान्शियल ॲग्रेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२, नियम ८(५) अन्यवे सदयाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (रूफोर्समेंट) हल्स, २००२ त्वा नियम ९(१) च्या तरतुरी अन्यये रक्षावर मत्तेची विक्री करीता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्व सामान्य जनता आणि विशेषतः कर्वदार आणि हमीदार बांता सुचना बाहुते देष्यात बेते की धालील वर्णितेली स्थाव मिळकत हि तारण घनकोकदे गहाण/प्रभागित आहे, जिन्बा प्रत्यम्र कच्चा कर्वी फाववाजिञल सच्हिंस लि. द्वारे तिच्च नावे कर्जाच्या अभिहस्तांकताला असुसरून २२.०६.२०२३ रोजी फिनिक्स एआरसी प्रायक्षेट लिमिटेड (फिनिक्स टस्ट एफवाव १३-२चे ट्रस्टी महणून कार्वरत) (फिनिक्स) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती श्री. राहुल अशौग खरात, श्री. अशोक वयन खरात, झौ. मंदा अशोक खरात यांचेकडून पीएआरसी तारण घनकोंना चकीत कर्न छाते . १५७२६६०० अंतर्गत सर्व परिव्यव, प्रभार आणि खर्चासह संपूर्ण प्रदानापर्वत १०.८.२०२३ पासून पुडील व्याजा .८.२०२३ सेनीस थकीत ह. २,५४,९१,८३०/- (रुपये दोन कसेंद्र सोपत्र लाख एक्याण्णव हुनार आठशे तीव भाग के साथ वातुनीकरीता ५ मिनिटांच्या आपवाई विवातारावाइ २२.९.२७२३ रोजी टू. १२.०० हे ८. १.०० हाम्या ''जे आहे जेखे आहे'', ''जे आहे ज्यो आहे'' आणि ''जे काही आहे तेखे आहे'' तत्वाने विरूषवात वेषार आहे. गस्त्रीय किंम्रत रू. ३,२०,००,०००/- (स्थवे तीन करोड वीस लाख मात्र) राहील इस्रारा अनम्मत स्क्रम र ३२,००,०००/- (स्रावे बतीस लाख मात्र) राहील. आणि केवायसी सह इअर जमा करण्याची अंतिम तारीध २१.९.२०२३ रोजी साथं. ७.०० वा. (भाष्रवे) पर्वत आहे. **प्रिळकतीचे वर्णन:** राणे उप जिल्हा ठाणेचा नोंदणीकत जिल्हा मध्ये तालका ठाणे, जिल्हा ठाणे, वाशी नवी मंबई शिव

सोम नावे ज्ञात हमारतीमच्चे तळ अधिक वरने तीन मजले स्थावर मिळकत चारक प्लॉट क्र. ३९, मोजमापित अंदाने ३०० भी.मीटर्स किंवा तत्सम सेक्टर २८ संपूर्ण भी विंग, मोनमाणित २८०० भी.फू. किंत्ट अप केरने ने सर्व ते भाग आणि विभाग. सीमाबद्ध पुद्दीतरमाणेः पूर्वः प्तांट क्र. ४०, परिनम् प्तांट क्र. ३८, उत्तर १२ मीटर्स मोटर रोढ, दक्षिण प्तांट क्र ४२. तारण मनाच्या विमोचराकरिता जानव्य वेलेत ॲंडरचे कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरवटीतमार कर्जटारांचे तम्र वेषण्यात वेत आहे. विशेषतः कर्नदार आणि सर्वसामान्व नागरिकांनी कृगवा नोंद् प्याची की, कोणत्वाही कारणास्तव अवशस्वी झाला तर तारण घनको हे खाजगी पद्धतीने द्वारा विक्रीच्या मार्गे सिक्यपिटी इंटरेस्टर्च मलबजावणी करतील. कोणत्वाही विक्री अंतर्गत मलेच्या संदर्भामध्ये कोणत्याही स्पष्टीकरण/आवश्यकतेच्य वाबीमध्वे, बोलीदार त्री. ऑग्रेल पिहुई (+९१ ७२०८०५८९७२), श्री, पंकज टी राय (+९१ ७७६८००३५६७) ाणि थी. शंतनु नायसे (+९१ ९७६५५८०९९१) आणि थी. अनुज भासिन (+९१ ७९६१५६७१०४) आणि थी गर्जेट हरिया (+९१ ८४४८२६४५१५) यांना संपर्क करु शकतात, विक्रीच्या तपशिलावर अटी आणि शतीकरित कृगवा फिनिक्स एआएसी प्रावय्हेट लिमिटेडची वेबसाईट म्हणजेन <u>WWW.PHOENIXARC.CO.IN</u> आणि/किंव HTTPS.//BANKAUCTIONS.IN मध्ये पुरविलेल्या https://phoanixarc.co.in?p=4305 वा लिंकना संदर्भ घेणे. प्राधिकत अधिकारी, फिनिका एआग्रारी प्रायच्छेट लिमिटेड तिकाण : मुंबई (फिनिक्स ट्राट एफवाय १३-२ चे ट्राटी प्रजून कार्यरत) दिगांक : १७.०८.२०२३

केआयएफएस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ६वा मजला, केआवएफएस कॉर्गोरेट हाऊस, हटिल प्लॅनेट लैंटमार्क च्या बाजूला, अशोक वाटिके जवल, बीआगटीएस, इस्कॉन - आंबली रोड, बोडकदेव, आंबली, अहमदाबाद, गुजरात, ३८००५४. कॉर्योरेट कार्यालयः सी-९०२, लोटस पार्क, प्राहम फर्व कंपाऊंड, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व),

मुंबई-४०० ००६३, महाराष्ट्र, भारत. होन क्र.: +९१ २२ ६१७९६४००, ई-मेल: contact@kitshousing.com येवसाईंट: www.kitsho सीआवएन: यु६५९२२जीवे२०१५पीएलसी०८५०७९ आखीआव सीओआस: बीओआर-००१४५

प्रत्यक्ष कब्जा सूचना जी, तात्या मिमराव जाधर

श्रीम, अंजली तात्या जाधव

ाता : फ्लॅंट क्र. ४०३, ४था मजला, वेदिका हाईट्स, समर्थ नगर, पणसोली गाव, ता.आणि जिल्हा गणे, नयी मुंबई ४००७०१.

याअर्थी,

नेम्नस्वाक्षरीकारांनी केआवएफएस हाऊसिंग फावनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्वाने सिक्यरिटाक्वेशन औड रिकन्स्टक्शन ऑफ फायनांशिअल ऑसेटस ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट सॅक्ट, २००२ अन्वचे आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून एप्रिल २५, २०२२ रोजीस मागणी सूचना जारी करून तुम्हाला सूचनेतील रकमेची जी कर्ज खाते क्र. एलएनएचएलकेएएल००१६०४ समक्ष रु. १२,१७,३७०/- (रुपये गरा लाख सतरा हजार तीनझे सत्तर मात्र) परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसां: करण्यास सांगितले होते.

तुम्ही, रकमेची परतफेट करण्यांत कर्वदार असमर्थ ठरल्याने याद्वारे आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यांत वेते की, निम्नस्वावरीकारांनी वेवे खाली वर्णन केलेल्या मिलकत जी केआवएफसी हाऊर्सिंग फायनान्स लिमिटेडकडे गहाण आहे त्याचा प्रत्यक्ष कब्जा त्यांना सदर ॲवट च्या कलम १३(४) सह वाचता सदर रूसच नियम ८ अन्ववे प्राप्त अधिकारांचा वापर ११ ऑगस्ट, २०२३ रोजीस प्रत्यक्ष कब्जा घेतला.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यांत येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये राणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार केआवएफएस हाऊर्सिंग फावनान्स लिमिटेडच्या एप्रिल १०, २०२२ रोजीस रु. १२,१७,३७०/- (रुपये बारा लाख सतरा हजार तीनज्ञे सत्तर मात्र) सह प्रदानाच्य स्खेपर्यंत एप्रिल ११, २०२२ पासून त्यावरील पुढील व्याज अशा रकनेसाठी माराअधीन राहील. मिळकतीचे वर्णन

लॅंट क. ४०३, ४वा मजला, वेदिका हाईट्स, समर्व नगर, पणसोली गाव, ता.आणि जिल्हा ठाजे, नवी मुंबई ४००७०१. येथे स्थित स्वावर मिळकतीचे ते सर्व माग आणि विभाग. विक्री करारानुसार : पूर्व: ाखाडी चाळ; पश्चिम: निवासी इमास्त; उत्तर: शांती सदन, दक्षिण: निवासी इमास्त साईट नुसार: पूर्व: खाडी चाळ; पश्चिम: निवासी इमारत; उत्तर: शांती सदन, दक्षिण: निवासी इमारत

केआवएफएस हाऊसिंग फावनान्स लि विकाणः महाराष्ट सही/-दिनांकः ऑगस्ट ११, २०२३ प्राधिकृत अधिकारी

धिकृत अधिकाऱ्यांचे तपशील ाथ : श्री, आर, पन्कोमान मेल : team2.15859@sbi.co.in मोबाईल क्र.: ८२२००११२३८ ण्डलाईन क्र. (कार्यालय) : +९१-२२-२२८११४३९ ग्यांची मोबाईल क्र. ९८१९१६९४५१

(नियम ८(६) ची परंतुके पहा)

सिक्युपेटायद्रोशन औड रिकन्ट्र्क्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस् औड एक्कोसॅमेंट ऑफ सिक्युपेटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ सडवाचता सिक्युपिटी इंटरेस्ट (एफोसॅमेंट) 5ल्स, २००२ ऱ्या नियम ८(६) अन्यये म्रावाय पत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाय विक्री सूचना.

, बाहारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जटार आणि हमीदार बांना सचना देण्यात बेते की, खालील वर्णनित स्थाव ्र माहुत प्राणमें समाय काला मनामां: कमनेत मागल हाला, साम हुने प्रत्यक का के कि होटेस, ताला कार्यना स्वान्य साम मिलका नी ताला प्रत्नेकिट माला भागति आहे. निना प्रत्यम्न क्ला स्टेट येक और होटेस, ताला कार्यना प्रार्थना प्रार्थक अधिकान्यांट्री प्रेण्यात आला, ती दितांक २२ सप्टें, २०२३ ग्रेनी ''ने आहे नेत्रों आहे'' ''ने आहे चस्रो आहे''. ''ने जानकर ने बुद्धा ने मांच कारता, प्रात्मा के रेस स्ट., १८२३ पत्री में काढ़ ने मांच कहा के जाड़ मांच कहा के बहुई आई? उत्पाय ३०.१९.२२२ गे.पीस न रेववरीत लाग्योंगे से मांगरिक व्यावन छर्ज सामि परिव्य (वना रोध वसुती, काही असत्यास) च्या वसुतीलाठी छातीतप्रमाणे विकती बाईत :

वसुती,	, काही अस	सत्वास)	च्या वमुलीसाठी खालीलप्रमाणे वि	कत्ती जाईत :			मदतीसाठी कृणया एमएसटीसी हेल्पडेवस क्र. •
जनु क्र.	कर्त्र	o n.	पासून व हमीद	R	- 1		मध्वे उपलब्ध इतर हेल्पलाईन नंबरवर फोन ibapiop@mstcecommerce.com क
ę.	अधितंत प्रिंटमॅटिन ति.		ची. शैलेल वी शाह (संवालन ए-५०१, तोटम इनात, विस मुतुंद्र(प), मुंबई-४०००८० ची औप वी शाह (संवालक प इमीदार) ए-१०३, तोटम इनात, विस	रिंग मिटोच, मंटिल ट		4. ,१२,७३,९१७.१३	ibapifin@mstcecommerce.com कडे सं मिळकरीपा जात्रिल आणि मिळकरीपे छाया https://ibapi.in येथे मेट छा. आणि सदर प १८००१०२५०२६ आणि ०११-४११०६१३१ य बोलीदारांना येबसाईट https://ibapi.in अ
		101	मुत्तुंद(प), मुंबई-४०००८०				शोपतेवेळी वरील नमूद मिळकतीचा आवडी क्रम
- ę .	दर्शन जि . प्रा. लि.	: 1 4	वी. सैलेल वी साह (प्रांचलन बीच. रेखा साह (क्वॉयेतर) ए-५०१, लोटस इलारत, विस सुदुर्दश), मुंबई-४०००८० बी. प्रदिय ची साह (इयंग्वतन्व बीच. च्वोती साह (इयंग्वरने ए-१०१, लोटस इलारत, विस ए-२०१, लोटस इलारत, विस एनदेश), मंबई-४०००८०	सिंग मिढोच, मॉंडेल ट 5 व इम्रीदार) सिंग मिढोच, मॉंडेल ट व इम्रीदार)	164, 164,	ક્ર ૧૬,૦૧,૧૧૮.૭૬	विकाणः : मुंबई फोर्ट शाखा दिनांक : १४.०८. २०२३ लाखांटिया पा सीआवफ्त-एल १५८/१५९, समर्थ सहस्र तानुसा फोर: ०२५५४-
-a.	Risibu		जी, प्रयुक्त की साह (संचाल	<u> व स्वीलर)</u>		÷.	ई—मेल : Info@lakhotlapoly
	प्लास्टिव इंडस्ट्रीव		भीय. मायना शरह (संनालम भीय, देशाली पी शाह (संना ए-२०३, लोटस इनारत, विस पुलुंदे(प), मुंसर्ट-४०००८० भी. औप भी शाह (इमीदार) ए-१०३, लोटस इनारत, विस पुलुंदे(प), मुंसर्ट-४०००८० भी. शैलोश भी शाह (इमीदार) भी. शैलोश भी शाह (इमीदार) मुंतुर्द्ध(प), मुंसर्ट-४०००८० भी. प्रदिय भी शाह (संनालक भी. देशत भी शाह (संनालक	च उपीदार) लक व उपीदार) (शि मिटोच, मंटित ट) (शि मिटोच, मंटित ट) व उपीदार) व उपीदार) व उपीदार)	1354, 1364, 1364,	£7,77,670.90	कंपनीची १८ वी व सदर कळविष्णत बेते की, लखगेंटवा पालिएस वार्षिक सर्वसाधारण सभा एबीएम ही कंपनी अ नियम आणि सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेजन्स औ एलओटीआर रेखुलेजन) सहवाचता निगम व्यव १७/२०२०, २०/२०२० आणि १०/२०२२ मे, २०२० आणि २८ टिसेंबर २०२२ (एकवि औण्ड एबस्टेंब बोर्ड ऑफ हंटिवा द्वारे अण्ड एबस्टेंब बोर्ड ऑफ हंटिवा द्वारे अण्ड एबस्टेंब बोर्ड ऑफ हंटिवा द्वारे २/सीआवआर/२०२३/४ दिगंक ०५ वानेवा अनुपालनात व्विडिओ कॉन्फरसिंग (ल्हीसी), बोलानिषात दिडीओ कॉन्फरसिंग (ल्हीसी), बोलानिषात दिव्हीको कॉन्फरसिंग दिपाजिटरी सर्व्हिस्स (इंडिवा) लिफिटेड (
			मुत्तुंद(प), मुंबई-४०००८०				सुविधेमार्फत सोमवार, ५ सप्टेंबर, २०२३ रोज
	RAN .	तन्त्र क	िव किंपन (प्रकवित तल्पायर वि मिळकतीचे वर्णन	कत्या जाणाऱ्या) र	गन्दीनियम्ब गन्दीव विमत		एबीएमची सूचना आणि स्पष्टिकरणात्मक विव समाविष्ट कंपनीचा वार्षिक अहवाल २०२२-२
थित भारकां	तेख बी नावे				(ह. कोटींमध्ये)	रक्कम (इर्मदी)	समावट कपनाचा वाण्यक अहवाल २०२२-२ बीएसई लिमिटेडची वेबसाईट म्हणजेच www. प्रत सेंट्रल दिपांझिटरी सर्व्हिसेस लिमिटे ड (¹⁴
१. आ	मे. खंत		द् रीअन गांचा क. २, टन म. स्त इस्टेंट, प्लॉट क.९, सर्वे क. १		0.50	5. 5.100.000/-	वर मुख्दा उपलब्ध करण्यात येईल.
प्रिंटमें	लर टिक्स लि	जिल्हा र क्षेत्र जनि २. इंदर इंदरस्ट्रीव व २. मु	बई-नाशिक रोट, गांव-आससग उले, एमएच-४२१६०१ वेथील स आणि इमारत-३२६२ ची फु. पूर्विजल गाळा क. २, तळ म- १, दहस्टेट, प्लॉट क.९, सर्वे क.१ बुंबई-नाशिक रोट, गांव-आसरग इले, एमएच-४२१६०१ वेथील प	बनिन आणि इमारत, स्ता, आर बी शर्मा ६५-ए, हिस्सा क्र.२ 14, तात्तुका शहरपुर,	0.07	5. २०,०००/-	सभासद फनत व्हिसी/ओएव्हिएम सूचियेमर्फत तपशील एवीएमच्या सूचनेत कंपनीद्वारे पुर्वव राहणाऱ्या सभासदांना अधिनियमाच्या कलम ६ एवीएमच्या सूचनेसह विलीव वर्ष २०२२-२३ एवंट (एविस्टार)/डिपाछिटरी पार्टिसिपंटस् फाठविष्णात केलि. सेवी सवर्यलर नसार कोणाइ
	বয়ান	2 200	दीअन गाना क <u>5</u> , टन मन	मेगर कि प्राप्त ,1165	<u> 9 XE</u>		प्रत्यश/डिमॅट स्वरुपात श्रेअर्स धारण केलेले
	কিয়া ল	व २, मु जिल्हा र (खेत्र ७ २. इंदर	स्त १स्टेट, प्लॉट क्र.९, सर्वे क्र. १ [बई-वाशिक रोढ, गाव-आस्तग ३१९, एमएच-४२१६०१ वेथील प ३०० ची फु.) म्ट्रीजल गाळा क्र. ३, तळ मन	ाव, तालुका शहण्पुर, तान्ट आणि मशिनगे, सता, आर बी शर्मा	50.0	₹8,50,000/- 5.	(रविस्ट्रम)/डिपांझिटरी पार्टीसिपंटस् (डीपीव नाहीत त्वा कंपनीच्या सभाम्रदांना एवीएमच्या आयटी नॉर्ट्विषे आणि युवर आयटी आणि करण्याची विनंती करण्यात येत आहे.
		व ३, मु जिल्हा त	स्त इस्टेट, प्लॉट क्र.९, सर्वे क्र. १ वर्ड-नाशिक रोड, गाव-आस्तग प्रणे, एमएच-४२१६०१ वेषील प	ाव, तात्तुका शहणूर, तान्ट आणि मशिनरी.		₹0,000/-	 प्रत्यश्च माध्यमाने शेअर धारण केलेल्यांच्य फोलिओ क्र., सभाम्प्रदावे नाव, शेअर प्र कार्डची स्वसाधांकित प्रत), आधार (अ
	गेमा	इंदस्ट्री व	ट्रीअन गाना क<u>१</u> तन म स्त इस्टेट, प्लॉट क्र. ९, सर्वे क्र. १	६५-ए, हिस्सा क्र.२	0.33	3,30,000/-	 हिमेंट माध्यमाने श्रेअर्स धारण केलेल डिपीआवडी–सीएलआवडी (१६ डिबिट
	स्टेक ट्रीज	जिल्हा व क्षेत्र जनि २. इंदर इंदरस्ट्रीव व २, मुं जिल्हा व	[बर्ट-वाविक रोट, गाव-आसतग ठाले, एलएच-४२९६०१ वेथील - स्त्र आणि इमारत-१५६० ची फु. स्ट्रीअल गाव्या क्र. १, तळ मन स्त इस्टेंट, प्लॉट क्र.९, सर्वे क्र. १ [बर्ट-वाविक रोट, प्लॉट क्र.९, सर्वे प्रावं, एसएच-४२१६०१ वेथील प् राष्ट्रीय किंस्त्र आणि इस्टर (ए	बन्धित आणि हमारते, स्ता, आत्र बी श्रमां ६५-ए, हिस्सा क्र.२ ाव, तालुका शहगुर, तान्ट आणि मंशिवरी.	0.09 2.49	₹. ₹0,000/- ₹.	आयटीआय, सभासदाचे नाव, क्लाईट र कार्डची स्वसाधांकित प्रत), आपाए (अ माण्यमाने सिक्युपिटीब धारण केलेले वै सिक्युपिटीब धारण केलेल्या वैयक्तिक प मतदानाकरिता लग्पिईन पण्टत म्हणवेच प घेण्याची विनंती करण्यात येत आहे.
ई-लि य येळ			विनांक: २२.०९.२०२३ वेळ: स. ११.०० ते सार्व ४.००प्रत्वे	३०० मिनिट		२५,१०,०००/- स्ताराग्रह	 पर्वावी, सभासद वरील नमूद दस्तावेव मिळविण्यासाठी helpdesk.evoting@ ४. स्चीबच्द कंग-यांद्वमे प्रावितेल्ला ई-गव्य
	वाद रक्ष		ह. १००.०००/- स्पर्व एक व	नाखाल्या पडीत			सवर्युलर्सनुसार डिमॅट माध्यमाने सिवयुरि
दगताचे	नि/पुरावे	सादर ब	वेनंतीपत्र / केवायसी सल्प्याकरिता दिनांक व वेळ ती दिनांक व वेळ	२१.०९.२०२३ रोज १६.०९.२०२३ स.	83.93	सार्थ. ०४.३० पूर्वी ४.००	आणि डिपांझिटरी पार्टिसिपंटस्कडे असत दिली आहे. सभामदांना ई–मतदान सुवि मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अख
	व्यक्ती/।			श्री. आर. पुनकोमन	100553 -1	2659	
लिकच	। संदर्भ ध्व	1741: w	ी आणि श्रतीकरिता कृपया स्टेट - ww.sbi.co.in				1
	: 22.06		ommerce.com/auctionhom	elibapiñndex.jsp		प्रापिकृत अधिकारी स्टेट बैंक ऑफ हॅटिया	

एफजीपी लिमिटेड

सीआवर्षनः एल२६१००एमएच१९६२पीएलसी०१२४०६ नों. कार्यालयः कमर्शिवल यनियन हाऊस, ९ वॉलेस स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४०० ००१. रू.अ. (०२२) २२०७०२७३, २२०१५२९९ वेबसाईट: www.tgpltd.in ई-मेल: investors@tgpltd.in

एक महाव्या वार्षिक सर्वमाधारण मंत्रेची सूचना

ग्रदारे सत्तना देण्यात येते की, एफवीपी लिमिटेडच्या सभासदांची एकसष्ठावी (६१वी) वार्षिक सर्वसाधारण सभ (एवीएम) बुष्णवार, २० सप्टेंबर, २०२३ रोजी दु. ३.३० वा. (भाप्रवे) वेगवेगलेगणे वितरित करण्वात येत असलेल्या एऔएम निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी एका सामाईक ठिकाणी समासदांचा प्रत्यक्ष उपस्थितीयिवाय जिटिओ कॉन्फरन्सिंग (''जीसी'')/अदर ऑटिओ जिञ्चअल मिन्स (''ओएज्रीएम'') मार्फत

. कंगनी अधिनियम, २०१३ च्या सर्व प्रयोज्य तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम सह वाचता निगम व्यवहार मंत्रालयाने वारी केलेल्या २८ डिसेंबर, २०२२ दिशांकीत जनरल सर्व्युलर क्र. १०/२०२२ आणि अनुक्रमे ०८ एफिल, ०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, १४ दिसेंबर, २०२१ आणि ०५ मे, २०२२ दिसंबंधी अन्तरत संबर्दुलर्स क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, २१/२०२१, ०२/२०२२ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स जेंद्र दिल्बलोवर प्रिवायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ ('लिस्टिंग रेप्युलेशन') सह वाचत, ५ वानेवारी, २०२३ दितांकीत सेवी संसर्युतर व १५ वानेवारी, २०२१, १२ मे, २०२० आणि १३ मे, २०२२ दितांकीत संसर्युतर्सच्या अनुपालनात कंगनीची एथीएम समासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होईल.

स्चना आणि वार्षिक अहवालाचे इलेक्ट्रॉनिक प्रसारण :

उपरोक्त सर्व्युलर्सच्या अनुगलनांत च्यांचे ई-मेल अँट्रेसेस कंपनी/दिपांत्रिटरीय आणि/किंवा बिगरशेअर सर्व्हिस प्रावव्हेट लिमिटेड, रविस्ट्रार औड शेअर ट्रान्स्फर एवंटस् (आरटीए) कडे नौंदवले असतील त्याच समासदांना फक इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आ.व. २०२२-२३ च्या वार्षिक अहवालासह एकडितपणे एवीएमची सचना पाठवली वाईल. सभासदांनी ध्यानांत ठेवावे की, एवीएमची सूचना आणि आ. व. २०२२-२३ चा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईz www.tgold.in वर सुद्ध उगलब्प असेल आणि ती स्टॉफ एक्स्नेंव म्हणवेन बीएसई लिमिटेड नी वेबसाईट www.bsoindia.com वर आणि न्देशनल सिब्युरिटीव डिपाहिस्टी लिमिटेड ('एनएसडीएल') नी वेबसाईट ww.evoting.nsdl.com वर सुद्धा पाहता बेईल.

एबीएमला उपस्थित रातणे व रिमोट ई-ज्लेटिंग मार्फत मतदान आणि एबीएम मध्वे ई-ज्लेटिंग साठी तपत्रिलवान प्रक्रिया एबीएमच्या सूचनेत दिली जात आहे. पुढे, ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल अँद्रेसेस नॉदवले नसतील ते एवीएमच्या सूचनेत दिलेली प्रक्रिया अनुसरून सुद्धा एवीएमला हवर राहून मत देऊ शकतात. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एथीएमला उगस्थित राहणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या तीसाठी विचारात पेतले जाईल.

-प्रेल ऑटेयची नॉन्फी

ठिकाणः मंबई

कंगनीच्या ज्या समासदांनी त्यांचे ई-मेल अंद्रेस नोंवले नसतील ते पुढील प्रक्रिया अनुसरून ते नोंदवता येतील. प्रत्यक्ष समधाग धारण केलेल्या सधासदांसाठी:

प्रत्वश्व स्वरणात श्रेअर्स घारण करणारे सभासद, त्वात सांगितलेल्या पुष्ठवर्ष दस्तावेजांसह सभासदांनी रीतसर भारतेला व स्वासरी केलेला फॉर्म आवएसआर-१ पुरवून कंगनीच्या आगटीएकडे त्यांचे ई-मेल अँद्रेसेस नौंदवू शकतात. १९ मार्च, २०२३ दिनांकीत सेबी संबर्युलर क्र. सेबी/एनजो/ एमआयआगएसढी/ एमआवआगएसढी -गीओदी-१/गी/सीआयआर/२०२३/३७ नुसार आवश्यक तपशिल सादर करण्वासाठी कंगनीने आधीच ागपारकांना पत्रे पाठवली आहेत.

ी, द्विमेंट स्वरुपात धारण केलेल्या संभासरांसाठी:

दिमेंट स्वरणात शेलर्स घारण करणारे समासद त्यांच्या संबंधित दिवॉव्रिटरी पार्टिसिगंटसकढे त्यांचे ई-मेल लॅंद्रेस नोंदव् शकतात.

भा.व. २०२२-२३ ना वार्षिक अहवाल आणि **६१व्या** एवीएमनी सूचना यांच्या सॉफ्ट कॉमी प्राप्त करण्वासाठी अश भासदांनी भागपारकाचे नाव, दीपीआयदी/क्लावंट आयदी, पॅन आणि मोबाईल क्र. सारखे त्यांच्या तपशिलावर vestors@fgpltd.in ला एक ई-मेल पाठवावा.

एफनीपी लिपिटेड साठी

वंदना जोशी

दिनांक : १६ ऑगस्ट, २०२३ कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी



जोडपत्र-ए परिशिष्ट-Ⅳ-ए (निबम ८ (६) च्या तरतुदी पहा) स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

सेक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२, सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नेयम ८(६) च्या परंतुकांन्यये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. ार्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना बाद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्वा स्वावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत. जित्रा प्रत्यक्ष कण्जा इंद्रियन बॅक, मुंबई फोर्ट शाखा प्रापिकृत अधिका-वांनी येतला आहे. ती खालील कर्जदासंकडून इंडियन बॅक, एसएएम शाखा, तारण घनकोंना वकीत २२.०९.२०२३ रोजीस रु. ६७,४१,२६१/- (रुपये मात्र) १४.०८.२०२३ रोजीस सह त्यावरील पुढील व्याज, परिव्यय, प्रभाराच्या वसुलीकरिता १५.०८.२०२३ रोजी 'जे आहे जेवे आहे', 'जे आहे जसे आहे' आणि 'जे काही आहे तेवे आहे' तत्वाने विकण्यात वेणा आहेत.

प्रति. मे, गावदेवी धन्या मांद्रार, त्याचे मालक श्री, शिरीष नारायण साळवी (कर्जदार/गहाणदार) मार्पत आणि ब्री. शिरीष नारायण साळवी.

ात्ता:- फ्लॅंट क्र. १०२, १ला मजला, आणि फ्लॅंट क्र. २०२, २रा मजला, विश्वदीष सुदामा, कोपर रोड, गावदेवी मंदीर जवळ, रवी किरण बिल्डिंग मागे, कोपर, डोंबिवली पश्चिम, जिल्हा. ठाणे

ई-लिलाव माण्यमाने विक्रीसाठी इच्छुक मिळकतीचा विनिंदिष्ट तपशिल खाली दिला आहे. गढाण मत्तेचे तपशिलवार वर्णन फलंट ऊ. १०२ मोबमापित खेत्र १३३५ (भे.फू. (भेल्ट जग) रता मजला आणि फ्लंट ऊ. २०२ मोबमापित खेत्र १२११ चौ. फू. (बिल्ट जग) २रा मजला, विश्वदीग सुद्रामा, करेफर रोठ, गावदेवी मंदीर जवळ, रवी किरण बिल्डिंग मागे, कोपर, डॉबिवली पश्चिम, बिल्हा. ठाणे. त्या २ जान, जान, जानपत्ना गरपत्र, ग्लाहा, वाण. सीमाबद्ध :- पूर्वकडे किंवा त्याहिज़ेने : क्षित्र प्लाला द्वारे, पश्चिमेकडे किंवा त्यादिज्ञेन: गावदेवी मंदीर द्वारे, उत्तरेकडे किंवा त्यादिज्ञेन: साई विक्षर प्लाला द्वारे, दक्षिणेकडे किंवा त्यादिज्ञेने: गावदेवी मंदीर द्वारे इ.सर रक्कम वोली वादविण्याची । मिळकत आयई

		रक्कम	
रु. १,४२,०१,०००/- (स्पर्व एक कोटी बेचाळीस लाख एक हवार मात्र)	रु. १४,२१,०००/- (रगवे चौदा लाख एकवीस हवार मात्र)	रु. १०,०००/- (स्पर्वे दक्ष हआर मात्र)	IDIBOOOMUMBAI ហៅខ័
मिळकतीवरील बोजा	शून्य		

ई लिलावाची तारीख आणि वेळ २२.०९.२०२३ रोजी स. ११.००

बोलीदारांना ऑनलाईन बोलीमध्ये सहभागी होण्यासाठी आमचे ई-लिलाव सेवा पुरवठादार एमएसटीसी लि यांची वेबसाईट (www.mstcecommerce.com) ला मेट देण्याचा सद्या देण्यात येत आहे. तांत्रिक सटीसी हेल्पठेवस क्र. ०३३–२२९०१००४ आणि सेवा पुरवठादरांच्या हेल्पठेवस न करावा. एमएसटीसीकडे नोंदणी स्टेटस साठी कृणवा कडे संपर्क करावा आणि इअर स्टेटस साठी संपर्क करावा.

वाचित्र आणि लिलावाच्या अरी आणि प्रतीमाती कपव पोर्टलशी संबंधित स्पष्टिकरणासाठी कृगवा हेल्पलाईन नंबर वर संपर्क करावा.

माणि www.mstcecommerce.com मच्चे मिळकत मांक वापरण्याचा सठ्ठा देण्यात येत आहे.

	सहा/-
काण : मुंबई फोर्ट शाखा	प्राधिकृत अधिकारी
लांक : १४.०८.२०२३	इंडियन बॅंक

asianpaints

एशियन पेंट्स लिमिटेड सीआवरम: L24220MH1945PLC004598 नोंदणीकृत कार्यालय : ६अ, शांतीनगर, सांताकुक्ष (पूर्व), मुंबई–४०० ०५५ वरध्वनी : +९१ २२ ६२१८ १००० वेवसाईट: www.asianpaints.com इपल: investor relations@asianpaints.com

<u>टपाल मतदान सूचना आणि रिमोट ई-व्होटिंग माहिती</u>

सभासदांना ढ्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनी व्यवस्थापन (प्रशासन आणि व्यवस्थापन) नियमाबली, २०१४ च्या नियम २० आणि २२ (संवैधानिक फेरफार (रां) च्या आणि / किंवा वेळोवेळी करण्यात आलेल्या अंमलब्रजावणी) खड्र वाचल्या जाणाऱ्या कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८,११० अ प्री अन्य लाग तरनहीं संपर्न व्यवहार मंत्रालयद्वारे (''एमसीए'') जारी कल्ण्यात आलेल्या साधारण परिपन्नक क. ११/२०२२ दिशांकित २८ डिसेंबर, २०२२ आणि एमसीएद्वारे वेळवेळी जारी कल्ण्यात आलेल्या अन्य संबंधित परिपत्रकामधील मार्गदर्शक तत्वे, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिसक्लोझर रिक्रायरमेंटस) नियमावली २०१५ च्या नियम ४४ आणि अन्य लाग असलेल्या कायदे आणि नियमावली ह्यांच्या अनुषंगाने कंपनीने टपाल मतदान सचना इलेक्टॉनिक पद्धतीने ज्या समासदांच्या ईमेल आयडीची नोंद कंपनी किंवा डिपॉझिटरीज ह्यांच्याकडे करण्यात आली आहे आणि ज्यांची नावे **शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०२३** अनुसार कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि डिपॉझिटरीज द्वारे सखल्या जाणान्या लागाधीं मालकांच्या नोंदवहींगध्ये आली आहेत त्यांना खालील विषयावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टपाल मतदाना दूरि कंपनीच्या समभाग धारकांची सहमती मिळविण्यासाठी बुधवार, १६ ऑगस्ट, २०२३ रोजी पाठविले आहे.

SBI भारतीय स्टेट बैंक State Bank of India शाखा - स्ट्रेस्ट ऑसेटस् पॅनेजपेंट बांच -॥ पता : स्टेट बैंक ऑफ इंडिया, एसएएम शाखा-॥ , तलमजला, रहेवा चेंबर्स, फ्री प्रेस जर्मल मार्ग,

बरिमन पॉट्ट, मुंबई-२१ 第4日:0277-2268803

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

उरावाचा प्रकार	ठ राव
विशेष	श्रीमती ईरीना विठ्ठल (डीआयएन: ०५१९५६५६) हांची कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून २५ जुलें, २०२३ पासून २४ जुलें, २०२८ या कालावधी पर्यंत सलग पाच वर्षे पदभार स्वीकरण्यासाठी नियुक्ती करणे.

कंपनीने, आपल्या सदस्यांना रिमोट ई–व्होटिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपोंझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा घेतली आहे. रिमोट ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया पोस्टल बॅलेट नोटिसचा एक भाग म्हणून सूचीबद्ध केली आहे.

रिमोट ई-कोटिंग वेळापत्रक

रिमोट ई व्होटिंगसाठीच्या पान्नतेसाठी कट ऑफ दिनांक	शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०२३
रिमोट ई-व्होटिंग सुरु होण्पाचा कालावधी	गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३ रोजी स. ९.०० वा. भाप्रवे
रिमोट ई व्होटिंग कालावधी समाप्ती	शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३ रोजी सार्य, ५,०० वा, भाव्रवे

कपया लक्षात च्या की सभासदांच्या सहमती विच्या असहमतीचा व्यवहार केवळ रिमोट ई–मतदान प्रणालीद्वारेच होईल, सभासदांचे मतदानाचे हक कट ऑफ दिनांकाला कंपनीच्या भरणा करण्यात आलेल्या समभाग भांडवलामध्ये त्यांच्याकडे असलेल्या समभाषांच्या प्रमाणात असतील.

कट ऑफ दिनांकाला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळावी. एकदा उरावावर मतदान झाले की, सदस्यांना नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

रिमोट ई–व्होटिंग शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) नंतर करता येणार नाही आणि त्यानंतर रिमोट ई–व्होटिंग प्रणाली एनएसडीएलद्वारे अकार्यसम केले जाईल.

संचालक मंडळाने टपाल मतदानासाठी ई–मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाउण्यासाठी श्री मकरंद एम. जोशी (सभासद क्रमांक: ५५३३, सीओपी: ३६६२) यांची नियुक्ती केली आहे, त्यांच्या गैखुलेरीमध्ये श्रीमती कुमुदिनी मालेराव (समासद क्रमांक: ६६६७, सीओपी: ६६९०), भागीदार, मकरंद एम. जोशी आणि कंपनी, कंपनी सचिव, यांची स्ट्राटीनाइझर म्हणून नियुक्ती केली आहे.

टपाल मतदान सूचना कंपनीच्या www.aslanpaints.com या संकेतस्थळाकर, नेंशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेडच्या www.evoling.nsdl.com या নকিলম্থেত্ৰাৰত আणি কাৰ্যনীৰ মদদাশ মূল্যীৰৱে असलेल्या स्टॉक एक्स्वेंजच्या, बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्स्टोंज ऑफ इंडिया लिनिटेडच्या <u>www.nseindia.com</u> या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.

समभाग धारक ज्यांनी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भाग धारणा केली आहे आणि ज्यांनी त्यांच्या ई–मेल किंवा केव्हायसी तपशिल अपडेट केलेला नाही त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यानी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपेंट द्वारे सङ्घा देण्यात आलेल्या प्रक्रिये अनुसार त्यांच्या डिमॅट खात्याचा तपशील नॉद/अपडेट करावा. समभाग धारक ज्यांनी प्रत्यक्ष स्वरूपात भाग धारणा केली आहे आणि ज्यांनी त्वांच्या ई-पेल किंवा केव्ह्रायती तपशिल अपसेट केलेला नाही त्यांना विनंती कल्प्यात येत आहे की त्यांनी नमूद तपशिल कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट टीएसआर कन्सलटंटस प्रायखेट लिमिटेड (टीएसआर) द्यांच्याकडील विहित अर्ज आयएसआर–१ मध्ये भरावा. समभाग धारक संबंधित अर्ज कंपनीच्या https://www.asianpaints.com/ShareholderServiceRequest.html करून देखील प्राप्त करू शकतील.

पर्यायाने, तुम्ही तुमच्या ई–मेल आयडीची नोंद टिएसआरकडे तात्पुरत्या आधारावर करून टपाल मतदान मतपत्रिकेची सूचना मिळण्यासाठी: https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html या लिंकला भेट देऊन बुधवार, ६ सप्टेंबर, २०२३ रोजी साय. ५.०० वा. (भागवे) किंवा त्यापूर्वी, त्यामध्ये मार्गदर्शन केल्यानुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून करता येईल.

रिमोट इं–व्होटिंग संदर्भात तपशीलासाठी कृपवा टपाल मतदान सूचनेचा संदर्भ घ्या. इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे मातदानाशी संबंधित कोषतीही समस्या असल्यास www.evoting.nsdl.com या स्थळावर डाउनलोड विभागामध्ये उपलब्ध असलेल्या फ्रिकेंटली आस्वड क्रेथन्स (''एफएक्यू'') आणि समभाग धारकांसाठी अजलेल्या ई-व्होटिंग युद्रार मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा ०२२–४८८६ ७००० आणि ०२२–२४९९ ७००० या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा श्री. अभित विश्वाल, सहाय्यक उपाध्यक्ष, एनएसडीएल किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल हर्गच्याशी <u>evoting@nsdl.co.in</u> वर किंवा एनएसडीएल, ट्रेड बर्ल्ड, ए–विंग, ४था मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परळ, मुंबई – ४०००१३ रोथे संपर्क साधावा.

स्कूटीनाइइस्र यांचा अहवाल ई-व्होटिंगची छाननी पूर्ण झाल्यानंतर अध्यक्ष किंवा अध्यक्षांच्या द्वारे अधिकृत करण्यात आलेल्या कोणल्याही व्यक्तीकडे सादर करतील आणि निकाल बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ रोजी सार्य. ५.०० वा. (भाप्रवे) विंत्रा त्यापूर्वी कंपनीचे समभाग सुवीबद्ध असलेल्या स्टॉक एक्स्टेंजवर जाहीर करज्यात येईल. निकाल कंपनी चे संकेतस्थळ <u>www.asianpaints.com</u> आणि एनएसडीएन च्या संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> वर देखील जाहीर वलण्यात येतील.

एशियन पेन्ट्रस लिमिटेड करिता

स्वाक्षरी/-

िकाण :	मुंबई	
दिनांक :	१६ ऑगस्ट,	5053

आर. जे. जयमुफ्लगन सीएफओ व कंपनी सेक्रेटरी



वार्षिक सर्वसाधारण सभा

च्या संभासटांची १८ वी स्टर्स (इंडिया) लिमिटेड (कंफ प्रधिनियम, २०१३ (अधिनियम) आणि त्याअंतर्गत स्थापित मण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (सेबी ववहार मंत्रालयाद्वारे जारी जनरल संबर्युलर क्र. १४/२०२०, अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ वेत ''एमसीए सर्व्यलर्स'' असा उद्धेख) आणि सिक्य्फिटीज जारी संबर्युलर क. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-गरी, २०२३ (''सेबी सर्ब्युलर्स'') च्या प्रयोज्य तरतुर्दीच्या)/अदर ऑडिओ व्हिडिओ मिन्स (ओएव्हीएम) मार्फत

विणाऱ्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी सेंट्रल ("सीडीएसएल") द्वारे पुरविलेल्या व्हिसी/ओएव्हिएम जी घेण्यात येणार आहे.

वरणपत्र, वित्तीय विवरणपत्र आणि इतर वैधानिक अहवाल २३ कंपनीची वेबसाईट www.lakhotiapoly.in वर आणि .bseindia.com वर मुद्धा उपलब्ध करण्यना येईल. त्याची 'सीडीएसएल'') ची वेबसाईट www.evotingindia.com

हेत एबीएमला हबर आणि सहभागी होऊ शकतात, ज्याचा विण्यात येईल. व्हिसी/ओएव्हिएममार्फत एजीएमला हजर १०३ अंतर्गत गणपुती ठरविण्यासाठी मोजण्यात वेईल.

) करिता वार्षिक अहवाल कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर कडे इमेल पत्ते नोंदविलेल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक ाही सभासदाला प्रत्यक्ष प्रत पाठविण्यात येणार नाही.

ले आणि ज्यांनी कंपनी/रजिस्टार आणि टान्सफर एवंट कडे त्यांचे इमेल पत्ते नोंट्विलेले/अद्ययावत केलेले सूचनेत नमूद केलेल्या ठरावाकरिता ई–मतदानामाठी ईमेल णे पासवर्ड मिळविण्याकरिता खालील प्रक्रियेचा अवलंब

- व्या बाबतीत कृपया info@lakhotiapoly.in कडे इमेलद्वारे प्रमाणपत्र (पुढील अणि मामील) की स्कॅन्ड प्रत, पॅन (पॅन आधार कार्डची स्वसाक्षांकित प्रत) रावी.
- ल्याच्या बाबतीत कृगया info@lakhotiapoly.in कडे बट डीपीआयडी + सीयुडी किंबा १६ - डिबिट बेनिपिशियरी मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणपत्राची प्रत, पॅन (पॅन आधार कार्डची स्वसाक्षांकित प्रत) रावी. जर तुम्ही डिमॅट वैयवतीक सभासद असाल तर तुम्हाला डिमॅंट माध्यमाने भागधारकांसाठी आभासी सभेत सहभागी होणे आणि ई-एबीएमच्या सूचनेत स्पष्ट केलेल्या लॉगईन पच्दतीचा संदर्भ
- व पुरवून ई–मतदानाकरिता युवर आयडी आणि पासवर्ड gcdslindia.com कडे विनंती पाठवू शकतात.
- डदान मुनिधोनरील डिनांक ९ डिसेंबर, २०२० रोजीच्या सेबी रिटीज धारण केलेल्या वैयवतीक सभासटांना डिपॉझिटरीज स्लेल्या त्यांच्या डिमॅंट खात्यामार्फत मतटानासाठी परवानगी विधा घेण्यासाठी त्वांच्या डिमॅंट खात्यामध्ये अचुक त्वांचा ग्रयावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.

	संचालक मंडळाच्या आदेशाने
	लस्त्रोटिया पॉलिएस्टर्स (इंडिया) लिमिटेडकरिता
	सही/-
	मधुसुदन लखोटिया
दिनांक: १६ ऑगस्ट, २०२३	व्यवस्थापकीय संचालक
ठिकाणः नाशिक	दीआयएम: ००१०४५७६

बाजारभाव

सोने ₹ ५८,८३६

चांदी ₹ ७०,२४१

सेन्सेक्स ६५,५३९.४२

विदेशी चलन बाजार पारसी

नूतनवर्षानिमित्त बंद राहिले.

थोडक्यात

नवी दिल्ली : फास्टफुड साखळी

असलेल्या वर्गर किंगने आपल्या

खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटोचा वापर

या फळभाजीचे भाव मोठ्या

प्रमाणावर वाढल्यामळे थांववला

आहे. याआधी मॅकडोनल्ड आणि

सबवे यांनीही टोमॅटोचा वापर

थांववला होता. वर्गर किंगची

देशात ४०० आजटलेट्स आहेत.

रेस्तरौँ ब्रँडस एशिया लिमिटेड या

कंपनीचा हा ब्रैंड असून टोमॅटोचा

वापर थांववल्यावर कंपनीने ग्राहकांना सबुरीचा सल्लाही

सेलो वर्ल्डचा आयपीओ

दिला आहे.

वर्गर किंगमधूनही

टोमॅटो गायब

निफ्टी १९,४६५

THE ECONOMIC TIMES



वृत्तसंस्था, नवी दिल्ली

द्रसंचार क्षेत्राचे महसूली उत्पन्न

चाल आर्थिक वर्षात (२०२३-२४) ७ ते

९ टक्के वाढेल. मात्र ही वाढ किरकोळ

असेल, तसेच या क्षेत्रात भांडवली खर्च

७० हजार कोटी रुपयांवर जाईल.

येत्या काळात दूरसंचार सेवांसाठी

टारिफ दर्रामध्ये वाढ दुष्टिपथात

नाही. त्यामुळे प्रतिग्राहक महसुलात

कमी वाढ होईल, असे निरीक्षण

इन्व्हेस्टमेंट इन्फर्मेशन अँड क्रेडिट

रेटिंग एजन्सीने (आयसीआरए किंवा

द्रसंचार क्षेत्रावर सध्या फाइक-जी

सेवेने गारुड केले असून जवळपास


इक्रा) नोंदवले आहे.



8.50% होम लोन • ₹ 35 लाखांपर्यंत 0% प्रोसेसिंग फी

• लोन टेकओव्हर सुविधा

अधिक माहितीसाठी 95956 35635 या नंबरवर मिस्ड कॉल हा



'सर्व रजिस्टर्ड सोसायटींसाठी खुश

खबर, काल मंत्रिमंडळात झालेल्या

निर्णयानुसार कन्व्हेयन्स डीड न

करता आता आपण जागेचे मालक

होणार' अशा आशयाचा मेसेज

वरेच दिवस काट्सॲपवर फिरत

आहे. कुपया ह्याबावत मार्गदर्शन

कन्व्हेयन्स' लवकर व्हावा म्हणून

उपाययोजना करत असल्याच्या

वातम्या वर्तमानपत्रामध्ये येत आहेत,

तर दसरीकडे असे मेसेज गेले अनेक

दिवस व्हाटसॲपवर फिरत आहेत.

एकतर कुठलाही कायदा वदलण्याची

विहित प्रक्रिया असते आणि मंत्रिमंडळ

वैठकीमध्ये कायदे केले जात

नाहीत. त्यामुळे कुठल्याही कथित

मिटिंगचा, मंत्र्यांचा साधा उल्लेखही

नसलेला हा मेसेज एक अफवा आहे.

आधीच कन्क्रेयन्सवहल लोकांच्या

मनात गैरसमजुती आढळून येतात.

कन्व्हेयन्सचा अर्थ एखाद्या जागेमधील

मालकी हक्क दसऱ्याच्या नावे तवदील

करणे, थोडक्यात खरेदी खत असे

म्हणता येइंल. त्यामुळे अशो तरतूद

रद्द कशी होइंल? भारतामध्ये 'ड्युअल

ओनरशिप' ही पद्धत असल्यामुळे

जमिनीचा मालकोहक्क एकाकडे

आणि त्यावरील इमारतीची मालकी

दसऱ्याकडे असु असते. आपल्याकडे

सहसा जमीनमालक विल्डरवरोवर

डेक्हलपमेंट ॲग्रीमेंट करतो ज्यायोगे

विल्डर इमारत बांधतो. नंतर सोसायटी

किंवा अपार्टमेन्ट स्थापन करण्याची

सोसावटी आणि कन्वहेवन्सः

सोसायटी रजिस्टर केली म्हणून

जवावदारी विल्डरची असते.

एकोकडे सरकार

- एक सभासद, पुणे


'ਫਿਸਫ

करावे.

• लोन टेकओव्हर सुविधेकरिता 0% प्रोसेसिंग फी

अधिक माहितीसाठी 90290 50039 वा नंबरवर मिस्ड कॉल हा

नियम व अटी लाग





देण्यास टाळाटाळ केल्याच्या अनेक घटना समोर आल्यामुळे सरकारने मोफा कायद्याच्या कलम ११मध्ये दुरुस्ती करून सोसायट्यांना जिल्हा उपनिबंधकाकडे अर्ज करून मानीव अभिहस्तांतरण करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सोप्या शब्दांत बिल्डरने स्वतःहन करून दिला तर तो कन्व्हेयन्स आणि उपनिवंधकाकडे अर्ज करून मिळणारा तो डीम्ड कन्व्हेयन्स, दोघांचाही उद्देश एकच. आजही अनेक सोसायट्यांचा कन्क्हेयन्स झालेला दिसून येत नाही. अपार्टमेंट आणि कन्व्हेयन्स :

अपार्टमेंट स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप कायदा, १९७०च्या कलम २ अन्वये 'डीड ऑफ डिक्लरेशन' ची नोंदणी करावी लागते. यामध्ये प्रॉपर्टीच्या मालकी हक्काचा गोषवारा, इमारतीमधील फ्लॅट्सचे / यनिटसचे क्षेत्रफळासहित वर्णन आणि त्यांना मिळणारा जमिनीमधील अविभक्त हिश्शाची टक्केवारी सामायिक / राखीव सोयीसविधा सवलती ह्यांचे वर्णन असते आणि शेवटी अपार्टमेंटची नियमावली म्हणजेच bye laws देखील जोडलेले असतात. प्रत्येक अपार्टमेंट ही ट्रान्सफेरवल-हॉरटेवल यूनिट असते. म्हणजेच अपार्टमेंट मालकाचा त्यावर पूर्ण मालकोहक्क असतो आणि असा मालकीहक्क / कन्व्हेयन्स हा अपार्टमेंट डीडद्वारेच प्राप्त होतो. अपार्टमॅटचा मालक हा अपार्टमेंट असोसिएशनचा नाममात्र संभासद असतो. अपार्टमेंट असोसिएशनच्या नावाने कन्व्हेयन्स होत नाही. बिल्डरने अपार्टमेंट डीड करून न दिल्यास वरील मानीव हस्तांतरणाचा पर्याय उपलब्ध आहे.

दूरसंचार महसुलात वाढ चालू आर्थिक वर्षात भांडवली खर्च जाणार ७० हजार कोटी रुपयांवर

- फाइव्ह-जीची व्याप्ती वाढणार असून त्यासाठी फायवर जाळेही विस्तारणार आहे
- 🔳 येत्या काळात दूरसंचार कंपन्यांच्या भांडवली खर्चात मोठी वाढ होणार आहे.
- ३१ मार्च २०२३रोजी ही कर्जे ६.३ लाख कोटी रुपये होती, जी यंदा
- । फाइव्ह-जी व्यतिरिक्त दूरसंचार कंपन्या सध्या या सेवेसाठी फायवर
- फाइव्ह-जी हे दूरसंचार सेवेचे भवितव्य असल्यामुळे या सेवेचा लाभ येत्या काळात अधिकाधिक लोक घेतील.
- डिजिटल सेवा, फिक्स्ड ब्रॉडवॅंड सेवा, क्लाऊड सेवा, डेटा सेंटसं यांसारख्या सेवांचा विस्तार होणार असल्यामुळे एकूण मोवाइल सेवेची व्याप्ती वाढेल.



देशात मोठा गाजावाजा करत फाइव्ह-जी सेवा सुरू झाली असली तरी, त्यापासन मोठ्या प्रमाणावर अद्याप महसुल निमिंती होऊ लागलेली नाही. सध्या फाइक-जी सेवेसाठी निश्चित आराखाडा नाही. तसा तो असता तर प्रतिग्राहक महसूल वादू शकला असता याकडे इक्राच्या कॉपेरिट रेटिंग्ज विभागाचे उपाध्यक्ष अंकित जैन यांनी

दूरसंचार कंपन्या येत्या चार ते पाच वर्षांत सुमारे तीन लाख कोटी रुपये खर्च करतील, याकडेही इक्राने लक्ष वेधले आहे. लक्ष वेधले आहे.

शेअर बाजारावर व्याख्यान

म. टा. खास प्रतिनिधी, मुंवई

गेल्या काही महिन्यांपासून विदेशी मंबर्ड : घरगती उपयोगाची गंतवणुकदारांनी भारतीय शेअर उपकरणे आणि लेखनसाहित्याचे वाजारात सातत्याने केलेल्या प्रचंड उत्पादन करमाऱ्या सेलो वर्ल्ड गुंतवणुकीमुळे आपल्या निर्देशाकांनी लिमिटेड या कंपनीने प्राथमिक उच्चांक गाठले आहेत. त्याचवेळी भागविक्रीसाठी (आयपीओ) नफाखोरीच्या शक्यतेने समभागांची भांडवल बाजार नियंत्रक सेवीकडे विक्री होऊन निर्देशांक खाली येण्याची कागदपत्रे सादर केली आहेत. शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे गंतवणुकदार गोंधळलेल्या स्थितीत या आयपीओद्वारे १,७५० कोटी रुपयांची उभारणी करण्याचा आहे. शेअर वाजाराचे येत्या काळात



प्रमाणात भांडवली खर्च करताना

दिसत आहे. यामळेच चाल आर्थिक

वर्षात येत्या काळात या सेवेसाठी

एकूण ७० हजार कोटी भांडवली

खर्च होईल, असे इक्राचे म्हणणे

आहे. त्याचप्रमाणे फाइव्ह-जी सेवेवर

मीडिया पार्टनर एकीकडे आर्थिक, वाहन, उद्योग, वांधकाम, संरक्षण यांसारख्या क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये गुंतवणूक होत असून आपला जीडीपी मजवूत होत आहे तर दुसरीकडे प्रगत देशांना मंदीने ग्रासले आहे. या पाश्वंभूमीवर, शेअर वाजाराविषयीच्या शंकांचे निरसन क्वान्टम म्युच्युअल फंडाचे फंड


केली आहे.



डक्राची निरीक्षणे

इरसंचार कंपन्यांच्या कर्जांमध्येही वाढ कायम राहील.

- मार्च २०२४ अखेर ६.१ ते ६.२ लाख कोटी रुपये राहतील.
- जाळे विस्तारण्यावर मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहेत.



वृत्तसंस्था, चेन्नई सावंजनिक क्षेत्रातील इंडियन

वैंकेने देशभरात १० ठिकाणी नवोद्योगांसाठी (स्टार्टअप) विशेष कक्ष सुरू केल्याची माहिती वुधवारी दिली, चेन्नइंस्थित या सरकारी बैंकेने नवोद्योगांना लागणारे वॅकिंग साह्य लक्षात घेऊन या विशेष कक्षांची रचना

अहमदाबाद, बेंगळुरू, कोइम्बत्र,

कंपनीचा मानस आहे. या आयपीओअंतर्गत कंपनीचे प्रवर्तक आणि अन्य भागधारक आपापले समभाग विकणार आहेत. कोणतेही नवे समभाग याअंतर्गत विक्रीस उपलब्ध होणार नाहीत, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

नेमके भवितव्य काय असेल ते जाणून घेण्याची संधी महाराष्ट्र सेवा संघ. मुलंड पश्चिम या संस्थेने अर्थप्रवोधन व्याख्यानमेलेद्वारे उपलब्ध करून दिली आहे. या प्रवोधनमालेचा हा ९८वा कार्यक्रम असून यासाठी महाराष्ट्र टाइम्स मोडिया पार्टनर आहे.

मॅनेजर जॉर्ज थॉमस आणि क्रिस्टी मथाई करणार आहेत. हा कार्यक्रम शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी संस्थेच्या सु. ल. गद्रे सभागृहात होणार आहे. कार्यक्रम प्रामुख्याने हिंदी व इंग्रजी भाषांतून होईल. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.

गहू, तांदळाची मागणी

भारतात गह हे रव्वी हंगामातील पीक

आहे. केंद्रोय कृषी मंत्रालयानुसार,

दरवर्षी सरासरी ३.५० कोटी टन

गव्हाचे उत्पादन होते. त्या तुलनेत

मागणी १०.८० कोटी टन इतकी

असते. खरिपात तयार होणाऱ्या

तांदळाची देशातील मागणी १०.२०

कोटी टन इतकी आहे. त्या तुलनेत

उत्पादन १५ कोटी टनादरम्यान

असते. यदाच्या खरिपातील परण्यांत

पाच टक्क्यांची वाढ आहे. मात्र ते

पीक वाजारात येण्यास आणखो

सहा महिन्यांचा कालावधी असेल.

चेन्नई, नबी दिल्ली, गुरुग्राम, गुवाहाटी, हेदरावाद, कानपूर आणि मुंबई या १० ठिकाणी हे कक्ष कार्यरत झाले आहेत. याअंतर्गत नवोद्योगांना पेमेंट गेटवे सुविधा, कॉर्पोरेट क्रेडिट कार्डे, पतपुरवटा यांसारख्या सुविधा दिल्या जाणार आहेत.

देशात नवोद्योग मोठ्या प्रमाणावर वाहत आहेत. या उद्योगांना योग्य मार्गदर्शन आणि अर्थसाह्याची गरज आहे. यासाठी इंडियन वैंकने सुरू केलेल्या या विशेष कक्षाची मोठी मदत होणार असून वैकेच्या व्यावसायिक प्रवासातील हा मैलाचा दगह ठरेल, असा विश्वास वैकेचे

व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सोइंओ) एस. एल. जैन यांनी व्यक्त केला आहे. या १० शहरांतून सुरू करण्यात आलेल्या स्टार्टअप विशेष कक्षांसाठी रिलेशनशीप मॅनेजर नेमण्यात आले आहेत.

सोसायटीला जागेमध्ये कुठलाही मालको हक्क मिळत नाही. सांसायटीच्या नावाने जमीन आणि त्यावरील इमारतीचा कन्व्हेयन्स करण्याची जवावदारी प्रमोटर ह्या नात्याने विल्डरवर असते. परंतु सोसायटीच्या वावतीत विल्डरने स्वतःहून असे अभिहस्तांतरण करून

देश

भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर राष्ट्रवादी सत्तेत सहभागी'

(पान एकवरून) महामार्ग अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. लोक खड्यातून गेले काय आणि खडूघात गेले काय, यांना काही फरक पडत नाही. या असल्या सत्ताधाऱ्यांना घरी वसवावे, असे राज्यातील मतदारांना वाटत नाही का', असा प्रश्न राज यांनी विचारला. 'चांद्रयान पाठवून चंद्रावरचे खड्रेच पाहायचे असतील, तर तोच खर्च इथे खड्ढेदुरुस्तीसाठी केला असता तर वरे झाले असते. केवळ मुंबई-गोवा महामार्गच नव्हे, तर राज्यात अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे आहेत. खड्ड्यांविरोधात होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा. आंदोलन असे करा को सरकारने दखल घेतली पाहिजे', असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.



घाऊक विक्रेते, मिल मालकांसह

तांदव्यच्या व्यापाऱ्यांनीदेखील यामध्ये

सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्राने

केले आहे. आत्तापर्यंतच्या सात लिलाव

प्रक्रियेत १ लाख २९ हजार ९४३ टन

गह व २३० टन तोवळाची प्रक्रिया पार

पडली असून, त्यातील १ लाख ५ हजार

३५४ टन गहु व २१० टन तांदळाची

घाऊक व्यापारो, मिलस व अन्य

च्यापाऱ्यांनी प्रत्यक्ष उचल केली आहे.

(पान एकवरून) शवपेट्यांच्या

नव्या समस्येची भर पडली आहे.

उत्तनमधील आश्रमातील ९३वर्षीय

व्यक्तीचा मंगळवारी मृत्यू झाला.

बुधवारी त्यांच्या पाशिंवावर अंत्यसंस्कार

होणार असल्याने मंगळवारी रात्री

साईआठच्या सुमारास आश्रमचालकाने

त्यांचा मृतदेह रुग्णालयातील शवागृहात

ठेवण्यासाठी आणला. मात्र, यावेळी

काही शवपेट्या वंद अवस्थेत तर

उर्वरीत शवपेट्यांमध्ये जागा नसल्याची

माहिती देण्यात आली. आश्रमचालकाने

बरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मृतदेह ठेवण्याची

विनवणी केली. मात्र त्यांच्याकडनही

नकार देण्यात आला. या प्रकरणात रात्री

उशोर झाल्यामुळे शहरावाहेर मृतदेह

घेऊन जाणे शक्य नव्हते. त्यामुळे

नाईलाजाने रस्त्याच्या कडेला उभ्या

असलेल्या एका खासगी रुग्णवाहिकेला

जादा भाडे देऊन बुधवारी पहाटेपर्यंत

हा मृतदेह ठेवावा लागला. शासकीय

रुग्णालयातील २१ शवपेट्यांपैकी नज

पेट्या काही महिन्यांपासून वंद अवस्थेत

तर उवंरीत पेट्यांमध्ये वेवारस मतदेह

(पान एकवरून) सरकारने त्यांच्या ताच्यात असलेला गहु व तांदळाचा कोटा वाजारात खुला केला आहे. याअंतगत ३.६८ लाख टन गहु व १.६५ लाख टन तांदळाचा समावेश आहे. खुल्या वाजारातील विक्री योजनॅतर्गत लिलावाद्वारे हा कोटा बाजारात आणला जात आहे. यामुळे अतिरिक्त माल वाजारात येईल व किंमती कमी होण्यास मदत मिळेल.

केंद्र सरकारकडून दर बुधवारी ऑनलाइन पद्धतीने हा लिलाव होतो. ३ लाख ६८ हजार १४३ टन गहु व १.६५ लाख टन तांदळासाठीची हो लिलाव प्रक्रिया आहे. अधिकाधिक धान्यसाठा बाजारात यात्रा, यासाठो

न्यायालयीन भाषेतून 'व्यभिचार' हद्दपार

(पान एकवरून) न्यायसुसंगत व समानतेचा दुष्टिकोन रुजवेल', असा विश्वास सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केला.

(प्रास्टिट्यूट) वेश्या एवजा सेक्सवर्कर, अनितीमान (स्लट) ऐवजी महिला, व्यभिचारीऐवजी विवाहवाह्य लैंगिक संवंध ठेवलेली महिला, भानगड (अफेअर) ऐवजी विवाहावाहा नातेसंवंध, वालवेश्या ऐवजी तस्करी करण्यात आलेले वालक, छेडछाड (इक्टिझिंग) ऐवजी रस्त्यावरील लैंगिक छळ, भारतीय महिला-परदेशी महिलाएवजी महिला, हाऊसवाइफ ऐवजी होममेकर, वळपूर्वक वलात्कारऐवजी वलात्कार अशा संज्ञा वापरण्याच्या सूचना या पुस्तिकेत देण्यात आल्या आहेत.

कपड्यावरून महिलांबाबत गृहितके 'महिलांचे चारित्र्य तिचे कपडे व

शवागारातील जागेअभावी मृतदेह रात्रभर रुग्णवाहिकेत

मनसेचा आंदोलनाच्या पवित्रा

'मिरा-भाईदरमध्ये अनावश्यक विकासकामांवर लोकप्रतिनिर्धीकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दुष्टोने व्यवस्था उभारण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. शवपेट्यांची दुरुस्ती करून त्यांची संख्या वाढवावी; अन्यथा लोकप्रतिनिर्धीविरोधात आंदोलन करू', असा इशारा मनसेचे संदीप राणे यांनी दिला आहे.



शवगृहातील काही शवपेट्यांमध्ये मृतदेह होते. परिणामी जागा उपलब्ध करून देता आली नाही. शवागृहात नव्याने पाच शवपेट्या तयार करण्यासाठी शासनाकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त आणखी पाच शवपेट्या तयार करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे.

डॉ. जाफर ताडवी, जिल्हा शल्यचिकित्सक

96 asianpaints

एशियन पेंट्स लिमिटेड सीआयएन: L24220MH1945PLC004598

एशियन पेन्ट्स लिमिटेड करिता

रवाक्षरी/-

आर. जे. जयमुरुगन

सीएफओ व कंपनी सेक्रेटरी

नोंदणीकृत कार्यालय : ६अ, शांतीनगर, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई–४०० ०५५ दूरावनी : +९१ २२ ६२१८ १००० वेबसाईट: www.asianpaints.com ईमेल: investor.relations@asianpaints.com

टपाल मतदान सूचना आणि रिमोट ई-व्होटिंग माहिती

सभासदांना ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनी व्यवस्थापन (प्रशासन आणि व्यवस्थापन) नियमावली, २०१४ च्या नियम २० आणि २२ (संवैधानिक फेरफार (रां) च्या आणि / किंवा वेळोवेळी करण्यात आलेल्या अंमलबजावणी) सह वाचल्या जाणाऱ्या कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८,११० आणि अन्य लागू तखुर्दी, कंपनी व्यवहार मंत्रालयद्वारे (''एमसीए'') जारी करण्यात आलेल्या साधारण परिपत्रक क्र. ११/२०२२ दिनांकित २८ डिसेंबर, २०२२ आणि एमसीएद्वारे वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या अन्य संबंधित परिपत्रकामधील मार्गदर्शक तत्वे, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिसक्लोझर रिक्वायरमेंटस) नियमावली २०१५ च्या नियम ४४ आणि अन्य लागू असलेल्या कायदे आणि नियमावली ह्यांच्या अनुषंगाने कंपनीने टपाल मतदान सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ज्या सभासदांच्या ईमेल आयडीची नोंद कंपनी किंवा डिपोंझिटरीज ह्यांच्याकडे करण्यात आली आहे आणि ज्यांची नावे **शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०२३** अनुसार कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि डिपोंझिटरीज द्वारे राखल्या जाणाऱ्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये आली आहेत त्यांना खालील विषयावर इलेक्ट्रोंनिक पद्धतीने टपाल मतदाना द्वारे कंपनीच्या समभाग धारकांची सहमती मिळविण्यासाठी **बुधवार, १६ ऑगस्ट, २०२३** रोजी पाठविले आहे.

ठरावाचा प्रकार	ठराव
विशेष	श्रीमती ईरीना विठ्ठल (डीआयएन: ०५१९५६५६) ह्यंची कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून २५ जुलै, २०२३ पासून २४ जुलै, २०२८ या कालावधी प्रयंत सलग पाच वर्षे पदभार स्वीकरण्यासाठी नियुक्ती करणे.

कंपनीने, आपल्या सदस्यांना रिमोट ई–व्होटिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा घेतली आहे. रिमोट ई–मलदानाची तपशीलवार प्रक्रिया पोस्टल बॅलेट नोटिसचा एक भाग म्हणून सूचीबद्ध केली आहे.

रिमोट ई-व्होटिंग वेळापत्रक

ठिकाण : मुंबई

दिनांक : १६ ऑगस्ट, २०२३

रिमोट ई व्होटिंगसाठीच्या पात्रतेसाठी कट ऑफ दिनांक	शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०२३	
रिमोट ई-व्होटिंग सुरु होण्याचा कालावधी	गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३ रोजी स. ९.०० वा. भाप्रवे	
रिमोट ई व्होटिंग कालावधी समाप्ती	शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० वा. भाप्रवे	

कृपया लक्षात घ्या की सभासदांच्या सहमती किंवा असहमतीचा व्यवहार केवळ रिमोट ई–मतदान प्रणालीद्वारेच होईल. सभासदांचे मतदानाचे हक कट ऑफ दिनांकाला कंपनीच्या भरणा करण्यात आलेल्या समभाग भांडवलामध्ये त्यांच्याकडे असलेल्या समभागांच्या प्रमाणात असतील

कट ऑफ दिनांकाला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळावी. एकदा ठरावावर मतदान झाले की, सदस्यांना नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

रिमोट ई-व्होटिंग शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५,०० वा. (भाप्रवे) नंतर करता येणार नाही आणि त्यानंतर रिमोट ई-व्होटिंग प्रणाली एनएसडीएलद्वारे अकार्यक्षम केले जाईल.

संचालक मंडळाने टपाल मतदानासाठी ई–मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी श्री मकरंद एम. जोशी (सभासद क्रमांक: ५५३३, सीओपी: ३६६२) यांची नियुक्ती केली आहे, त्यांच्या गैरहजेरीमध्ये श्रीमती कुमुदिनी भालेराव (सभासद क्रमांक: ६६६७, सीओपी: ६६९०), भागीदार, मकरंद एम. जोशी आणि कंपनी, कंपनी सचिव, यांची स्कुटीनाइझर म्हणून नियुक्ती केली आहे.

टपाल मतदान सूचना कंपनीच्या <u>www.asianpaints.com</u> या संकेतस्थळावर, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेडच्या <u>www.evoting.nsdl.com</u> या संकेतस्थळावर आणि कंपनीचे समभाग सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्स्चेंजच्या, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.

समभाग धारक ज्यांनी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भाग धारणा केली आहे आणि ज्यांनी त्यांच्या ई–मेल किंवा केव्हायसी तपशिल अपडेट केलेला नाही त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यानी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपेंट द्वारे सल्ला देण्यात आलेल्या प्रक्रिये अनुसार त्यांच्या डिमेंट खात्याचा तपशील नोंद/अपडेट करावा. समभाग धारक ज्यांनी प्रत्यक्ष स्वरूपात भाग धारणा केली आहे आणि ज्यांनी त्यांच्या ई-मेल किंवा केव्हायसी तपशिल अपडेट केलेला नाही त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी नमूद तपशिल कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट टीएसआर कन्सल्टंटस प्रायव्हेट लिमिटेड (टीएसआर) ह्यांच्याकडील विहित अर्ज आयएसआर–१ मध्ये भरावा. सममाग धारक संबंधित अर्ज कंपनीच्या <u>https://www.asianpaints.com/ShareholderServiceRequest.html</u> वरून देखील प्राप्त करू शकतील.

पर्यायाने, तुम्ही तुमच्या ई–मेल आयडीची नोंद टिएसआरकडे तात्पुरत्या आधारावर करून टपाल मतदान मतपत्रिकेची सूचना मिळण्यासाठीः https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html या लिंकला भेट देऊन बुधवार, ६ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं, ५.०० वा. (भाप्रवे) किंवा त्यापूर्वी, त्यामध्ये मार्गदर्शन केल्यानुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून करता येईल.

रिमोट ई-व्होटिंग संदर्भात तपशीलासाठी कृपया टपाल मतदान सूचनेचा संदर्भ घ्या. इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे मातदानाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास www.evoting.nsdl.com या स्थळावर डाउनलोड विभागामध्ये उपलब्ध असलेल्या फ्रिक्नेंटली आस्क्ह क्वेश्वन्स (''एफएक्यू'') आणि समभाग धारकांसाठी असलेल्या ई-व्होटिंग युझर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा ०२२-४८८६ ७००० आणि ०२२-२४९९ ७००० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा श्री. अमित विशाल, सहाय्यक उपाध्यक्ष, एनएसडीएल किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल ह्यांच्याशी evoting@nsdl.co.in वर किंवा एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, ए–विंग, ४था मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परळ, मुंबई – ४०००१३ येथे संपर्क साधावा.



स्कुटीनाइझर यांचा अहवाल ई-व्होटिंगची छाननी पूर्ण झाल्यानंतर अध्यक्ष किंवा अध्यक्षांच्या द्वारे अधिकृत करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीकडे सादर करतील आणि निकाल बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) किंवा त्यापूर्वी कंपनीचे समभाग सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्स्चेंजवर जाहीर करण्यात येईल. निकाल कंपनी चे संकेतस्थळ www.asianpaints.com आणि एनएसडीएल च्या संकेतस्थळ www.evoting.nsdl.com वर देखील जाहीर करण्यात येतील.